



अवाग्रलेख

खरीखरी..

समृद्धीचे गणित

अखेर एकदाचा समृद्धी महामार्गाच्या संपूर्णीकरण सोहळ्याचा उपचार पार पडला. हा समृद्धी महामार्ग नागपूर आणि मुंबई यांच्यातील तेवढेच अंतर कापण्यासाठी जो वेळ लागत होता. तो कापून 60 टक्के बर आणला. म्हणजे आता नागपूर ते मुंबई हे अंतर आठ तासात पार होईल, अशी घोषणा करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता समृद्धी महामार्ग मुंबईला पोहोचत नाही. त्याची समृद्धी फक्त ठाण्यापर्यंत आहे. आपल्या मनाचे समाधान करण्यासाठी आणि ज्यांना ज्यांना ठाणे म्हणजे मुंबई नाही. हे माहीत नाही, त्यांना आठ तासात मुंबई हे गणित सांगायला हवकत नाही समृद्धी महामार्ग संपल्यावर मुंबई जिथून शून्य मैलावर राहते. तोपर्यंत मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून ते ठिकाण गाठण्यास किमान दोन ते अडीच तास लागतात. समृद्धीचा प्रवास ठाण्यापर्यंत करण्यासाठी 120 किलोमीटर प्रति तासाचे गणित केले. तर कुठेही न थांबता हा प्रवास आठ तासात पूर्ण होऊ शकतो. पण या आठ तासात तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल किंवा तुमचा एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असेल. तर किमान तीन वेळे तुम्हाला गाडी थांबवली लागते. तशी ती थांबवणे भाग आहे. अन्यथा चालकाला झोप येईल. कारण त्या मार्गावर ब्रेक मारबायचा नसतो. ब्रेक मारण्याची सहसा गरजच नसते. सहजपणे इतर वाहनांना ओवरटेक करता येते. अशा स्थितीत इतर कोणतीही दक्षता घेण्याची गरज नसते. त्यामुळे जर गाडी दर दोनशे किलोमीटरवर थांबवली नाही. तर ड्रायव्हरला डुलकी लागण्याचा आणि गाडीला अपघात होण्याचा धोका उद्भवू शकतो. यामुळे स्वयंचलित गाड्यांच्या द्याव्यार आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. त्या गाडीचे अँडरेजर प्रतिलिटर 30 किलोमीटर असते. प्रत्यक्षात तेच अँडरेजर इथे 14 ते 15 किलोमीटर प्रतिलिटर पेक्षा जास्त उतरत नाही. या समृद्धीचा इथे 15000 कोटी रुपयांनी वाढलेला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राज्यध्यक्ष संपकाळ साहेबानां भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या राज्यातील एखादी योजना ठराविक वेळेकडे पूर्ण होत नसायची. तेव्हा अनेक वेळा वाढत्या महागाईमुळे भाववाद देण्यात येत होती. तेव्हा जर योग्य असेल तर त्या पद्धतीचा खर्च केला जात होता. तर मग आताही हे योग्यच म्हणावे लागेल. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या कंत्राटचे टेंडर धीरूभाई अंबानी यांनी 33 हजार कोटी रुपयांचे भरले होते. तो मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी यांनी केवळ अठरा हजार कोटी रुपयांत तयार केला. त्यामुळे आता भ्रष्टाचार वगैरेच्या बाबतीत कोणाकडे बोट दाखवणे म्हणजे स्वतःकडेच बोट दाखवण्यासारखे होते. जेव्हा या समृद्धी महामार्गाची पहिला टप्पा पूर्ण झाला. तेव्हा भव्यदिव्य कार्यक्रम करून महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांना जाहिराती देऊन तो प्रसंग थाटामाटाने पार पाडला होता. आता मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीवर जास्त ताण पडू नये. म्हणून समृद्धीचे समापन कमी खर्चात करण्यात आलेले आहे, हे आवडून नमूद करावेसे वाटते. आता समृद्धीच्या महामार्गावरून मुंबईची समृद्धी नागपूर पर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करूया. तसेच या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार झाले, त्याबद्दल त्यांचेही मनस्वी अभिनंदन!

■ वृत्तसंस्था, श्रीनगर, दि. ६ :

संपूर्ण जगातील सर्वाधिक उंच अशा चिनाब
आर्च ब्रिजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
तिरांग फडकावून उद्घाटन केले. शुक्रवारी
कटरा येथे हा कार्यक्रम झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री
ओमर देहली सातवी-आठवीपासून
काश्मीरला रेल्वेशी जोडणारा प्रकल्प पूर्ण
होण्याची वाट पाहत होते. लोक
फ्रान्समधील आव्हेल टॉवर पाहण्यासाठी
जातात, आता लोक चिनाब आर्च ब्रिज
पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतील. हा पूल
स्वतःच एक पर्यटन स्थळ बनेल. लोक
सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेतील.

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी जम्मूच्या रयासा जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे चिनाब आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कटरा येथे अंजो ब्रिज आणि काश्मीरची पहिली ट्रेन वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.

उत्तर रेल्वे ७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान कटरावड्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील.

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत तहा, हिमवर्षावर्षाच्या काळात काश्मीरचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटलेला राहतो. राष्ट्रीय महामार्ग-४४ बंद असल्याने, खोऱ्यात जाण्याचा मार्ग बंद आहे. याशिवाय, जम्मू ते काश्मीर रस्त्याने प्रवास करण्यासाठी ८ ते १० तास लागायचे. ट्रेन सुरू झाल्यामुळे, हा प्रवास सुमारे तीन तासात पूर्ण होईल. पंतप्रधान म्हणाले, 'दहशतवादामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी त्यांच्या पसंतीचे

वाराच्या वाटवर विष नका, भक्ताचा प्रसादच द्या..

पंद्रहपर वारीच्या प्रवासात वारकऱ्यां

मत्रा झिरवळ्याचा

भेसळ पडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी थेट मैदानात उतरून भेसळमुक्त अन्न मोहिमेला सुरुवात केली आहे. मंत्री झिरवळ यांनी बंद्याच्या वारीत फूड सेफ्टी व्हॅन, भेसळ चाचणी मोहिमा आणि जनजागृती क्रीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनात नुकतीच १८९ अ. सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती झाली असून, त्यांना आज नियुक्तीपत्रांचे वाटप होणार आहे.

१२ कुख्यात नक्षल्याचे मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण

गडचिरोली, दि. ६ :
राज्याचे मुख्यमंत्री

जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत 1 कोटी 12 लाख रुपयाचे वक्षस असलेल्या नक्षल चळवळीतील वरिष्ठ जहाल 12 माओवाद्यांना आत्मसमर्पण केले आहे.

यामध्ये डिकेएसझेडसीएम गीरी

पवानानंद रेड्डी यांची पत्नी डिक्कीसीएम सनानव्वा हिचेसह चार डीक्कीसीएम दजानें वरीष्ठ कॉर्डर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रथमच दोन जहाल माओवाद्यांनी स्वयंचलीत एके-47 शस्त्र व इतर शस्त्रांसह माओवादी गणवेशात मुख्यमंत्री यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले आहे. यामुळे गर्डचरोली आणि संपूर्ण दंडकारण्य वाहिगातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

यामध्ये इंद्रावती परिया डिक्कीसीएम

सपना ऊर्फ सपनावका ऊर्फ स्वना ऊर्फ
पापवका वुचय्या चौधरी (55) रा.
वेलगूर ता. अहेरी, कुतूल एरिया कमिटी
एरिया कमिटी (कृषी विभाग)
डिब्लीसीएम रामदास ऊर्फ झिटकुराम
ऊर्फ चित्राजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी
मटकुवरसिंग हलामी, (55) रा.
कवडीकास, ता. धानोरा, तसेच याच

महाराष्ट्र शासनाने सपना ऊर्फ सपनावका ऊर्फ स्वप्न

ऊर्फ पापका बुचया चौधरी, रामदास ऊर्फ झिटकुरा
ऊर्फ चित्राजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग
हलामी, शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पद्म तसेच पुष्प
ऊर्फ शामबती नांगसाय होळी यांचेवर प्रत्येकी 16 लाख
रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तर कोसा कुम्मा गोटा
याचेवर 8 लाख रुपये, दुर्गा ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी,
अजय ऊर्फ रम्मी सोमडू मुचाकी, सिंगता ऊर्फ मसरी
दोटे आत्राम, सीता ऊर्फ सनिता मिना नरोटे अंज

ऊर्फ छाया संसर वडे, अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रित
येरां तलांडी यांचेवर प्रत्येकी 6 लाख रुपये तर दिलीप
ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा यांचेवर 4 लाख रुपयाचे
बक्षीस जाहीर केले होते.

चार वर्षात 34 नक्षलग्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली पोलिस दलाचे अतिशय प्रभावीपणे
माओवादाविरोधी अभियान राबविण्यामुळे तसेच
शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुर्वातसंधी

बक्षीस : नक्षिल चळवळीला हादरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या एवढा दुसरा कोणताही मुख्यमंत्री गडचिरोलीत फिरला नाही असा दावा केला. गडचिरोलीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले सुरक्षा जवान चांगले काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे मनोवैयर्थ वाढावे म्हणून मी अशा दुर्गम आजूटपोस्टवर येत असतो. असेही ते यावेळी म्हणले.

गर्डीचरोलीत आज १२ आत्मसमर्पित महालवादी तरुण-तरुणींचा विवाहसोहव्या संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस हजर होते. या निमित्ताने त्यांनी गर्डीचरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन पाहणी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण आता महाराष्ट्राच्या पहिल्या पॉस्टवर आलो आहोत. कवंडेच्या पोलिस आऊटपोस्टमुळे या भागातील सुरक्षेचा बॅकलॉग भरून निघाला आहे. हा भाग आपजवळ अनकनेप्टेड होता.

अला आह. यामुळ राजकाय
पन्हा पकटा नव्या वाढाला वोंद

राज्य सरकारकडून लाडो योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती घटकांसाठी केलेल्या ४१०.३० कोटी रुपये वळवण्यात आला आहे. विशेष

बाबा सिद्धीकी हत्या
मास्टरमाइंडला अटक

■ वृत्तसंस्था, जालंधर, दि. ६ :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा
सिद्धीकी हत्या प्रकरणातील
सूत्रधार
झीशान
अख्तर उर्फ
जस्सी
पुरेवाल
याला
कॅनडातील
सैन पोलांसांनी अटक केली
आहे. ही अटक कोणत्या



प्रकरणात करण्यात आली, हे
अद्याप स्पष्ट झालेले नाही.
१२ ऑक्टोबर २०२४ च्या
रात्री बाबा सिद्धीकींची त्यांचा
मुलगा झिशन सिद्धीकीच्या
ऑफिसबाहेर गोळ्या घालून
हत्या करण्यात आली.
गॅंगस्टर लॉरेन्स गॅंगने या

पायाची निधी तीन वेळा वळवायान आला असून

निधी तानि यत्कालीन यत्कालीन जिला जन्तु,
एकूण १००७ कोटी रुपयांचा निधी
लाडकी बहिण योजनेसाठी वापरला गेला
आहे.
यामुळे दोन्ही विभागांकडून एकत्रितपणे
१४२७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी
महिला व बालविकास विभागाकडे

जेटलींना सांगितले हो
मल्ल्या म्हणाला मी फरार
■ वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. ६ :
फरार उद्योगपती विजय मल्ल्याने दावा केला की देश सोडण्यापूर्वी त्याने तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की तो एका बैठकीसाठी जिनेव्हाला जात आहेत आणि परत येईल.

परंतु त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, ज्यामुळे तो परत येऊ शकला नाही. त्याचबरोबर, किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल त्याने पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. तो म्हणाला, किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल मी सर्वांचा माफी मागतो.

यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी एकूण २९ हजार ९७२ कोटी रुपयांचा पंधरी पंजूर करण्यात आला आहे. यापैकी जवळपास ५ हजार कोटी रुपये नाडकी बहीण आणि तत्सम योजनांसाठी वावण्यात आले आहेत.

त, जातो म्हणून...

माही, चोर म्हणू नका

अनियमिततेच्या आरोपांमुळे
२०१६ मध्ये उद्योगपती आणि
माजी खासदार विजय
मल्ल्या भारतातून युकेला
पळून गेला. ५ जानेवारी
२०१९ रोजी विजय
मल्ल्याला फरार घोषित
करण्यात आले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांनी त्यांची कंपनी वाईट

[illegible]

श्री. शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा, जगण्यासाठी सन 2022 त आजपर्यंत एकूण 34 लोकांना मिळतील. लोकांचा सरकारवरील विश्वास वाढेल, असा टाऊन दावा केला होता की, यांच्यासाठीच पांडास्टमध्ये केल. जा उड्डण रद्द करावे लागला. पण, जेव्हा त्यांनी

ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीचा भुजबळांना फटका

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई स्थित कार्यालयाला आगीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टचे नुकसान झाले आहे. कोर्टाने त्यांना परदेश दौऱ्यासाठी १२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई स्थित विशेष न्यायालयाने गत २१ एप्रिल रोजी छगन भुजबळ यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली होती. पण तेव्हा त्यांचा पासपोर्ट हा ईडीच्या कार्यालयात जमा करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्देशानुसार गत १३ मे रोजी त्यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. पण तो त्यावेळी भिजलेला व फाटका होता. २७ एप्रिल रोजी ईडीच्या दक्षिण कैसर ए हिंद इमारतीत असलेल्या कार्यालयाला आग लागली होती. त्यात या पासपोर्टचे नुकसान झाले होते.

या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी तत्काळ नवीन पासपोर्ट जारी करण्यासाठी अर्ज केला. पण नवा पासपोर्ट मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना २२ मे रोजी व्हिसा मिळाला. ईडी कार्यालयाला लागलेली आग व पासपोर्टच्या झालेल्या नुकसानीचा दाखला देत आपल्या परदेश दौऱ्याला १२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली.

पण सरकारी पक्षाने त्यांच्या या विनंतीला विरोध केला. छगन भुजबळ न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी व त्यात दिरंगाई करण्यासाठी ही विनंती करत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. पण विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एस आर नावंदर यांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला.

पशुकत्तलीच्या तपासणी शुल्कात कपात

मुंबई : राज्य सरकारने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी पशु तपासणीच्या २०० रुपयांच्या शुल्कात मोठी कपात केली आहे. या शुल्क कपातीसाठी समाजवादी पक्षाचे भिवंदी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पाठपुरावा केला होता.

पशुची कत्तल करण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी प्रती पशु २०० रुपये शुल्क आहे. मांस उत्पादनात राज्याचा वाटा ११ टक्के असून राज्याचे वार्षिक मांस उत्पादन १२ लाख टन आहे. सदर शुल्क पूर्वीप्रमाणे २० रुपये करावे, अशी मागणी शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करत कत्तल शुल्क कपात करण्याची शिफारस केली होती. त्यासंदर्भातील अधिसूचना बुधवारी रोजी जारी करण्यात आली. आता हे शुल्क प्रती पशु १०० रुपये राहील. पशुकत्तल परिक्षण शुल्कातील कपातीचा केवळ कुरेशी समाजाला नव्हे तर सर्व मांस ग्राहकांना लाभ होणार आहे.

ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजावर अन्यायच

रायगड : शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा पार पडत असताना, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, असा घणाघात त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस आहे तो पर्यंत मराठा समाजावर असाच अन्याय होणार आहे. त्या माणसाला मराठा समाजाबद्दल द्वेष आणि आकस आहे, वाईटनितीने मराठा समाजासोबत त्यांची वागणूक असते असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला न्याय देणार नाही, यामुळेच देशमुख कुटुंबियांना रायगडावर येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होत न्याय मागावा लागत आहे. सीएम फडणवीसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विल्हेवाट लावली आहे. हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकले आहे. सरकारच्या प्रतिनिधींमध्ये टाकत त्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप जरांगे यांनी केला.




रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा दैदिप्यमान सोहळा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर आज दैदिप्यमान सोहळा पार पडला. ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी, ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मरणार्थ गडावर लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली असून, राजसदरेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत जयघोषांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला होता.

युवराज शहाजी राजे भोसले यांनी राजेशाही पोशाखात रोपवे मार्गे पायऱ्यांद्वारे राजसदरेवर आगमन केले. गडावरून राजांना मुजरा करण्यासाठी देशभरातून आलेल्या ३ ते ४ लाख शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रशासनाने भवकम व्यवस्था केली असून, २२ मंडप, ५०० लिटरच्या ५० टांब्या, १ लाख पाण्याच्या बाटल्या, ८ आरओ यंत्र, १५ ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

गडावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रायगड ते पाचाड परिसरात १०९ सीसीटीव्ही कॅमेरे, १७ ठिकाणी पब्लिक अलाऊंस सिस्टीम, आणि ९ एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण सुरू आहे. शिवभक्तांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या १०० बसगाड्या पाचाड व



पार्किंगच्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत. १२ ठिकाणी पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी फौजफाटा तैनात
गडावर १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड, १

एसआरपी प्लाटून, १५० वॉकीटॉकी, स्वतंत्र कंट्रोल रूम आणि प्रत्येक विभागासाठी पीआरओ तैनात आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या

पूर्वसंध्येला दुर्गराज रायगडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी येथे आले आहेत.

रायगडावर केवळ पोषक गोष्टीच राहतील

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असे ठणकावून सांगितले आहे. अतिक्रमण काढत असताना माझे संरक्षण सुद्धा येथील घनगर समाजाला असणार आहे, असेही ते म्हणाले.

रायगडावर आज तरखेनुसार शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी रायगडावर रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असा पुनरुच्चार केला. ज्या ठिकाणी हजार-दोन हजार लोक यावेचे, तिथे आज लाखो लोक येत आहेत. एवढा शिस्तभक्त शिवभक्त... कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे. मला आयजी व एसपीने ही शिस्त कशी निर्माण होते? असा प्रश्न दिला. त्यावर मी त्यांना हे शिवभक्तांवर असणारे संस्कार आहेत, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची हटवण्याची मागणी केली आहे. या शब्दाने शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी घेऊन मृत्युला कवटाळल्याची आख्यायिका आहे. पण संभाजीराजे यांनी इतिहासात अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख नसल्याचा दावा केला आहे.



आमच्या व त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ६ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या संभाव्य आघाडीवर मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या मनाज जे आहे तेच होईल. या प्रकरणी आमच्या व त्यांच्या (राज ठाकरे) मनात कोणताही संभ्रम नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे या व मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी



पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केले. ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी या प्रकरणी

देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाडे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला. सुजाता शिंगाडे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची व मातोश्रीचीच आहे मागील ५ महिन्यांत मला फार वाईट अनुभव आले. मला त्यांनी कोणतेही आभिष दिले नाही. त्यामुळे मी त्यांची मिथी नाही. तिकडे सर्व अनागोंदी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

समृद्धी महामार्गावर एसटीला परवानगी द्या

सपाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ६ : मुंबई ते नागपूर या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस-ना धावण्यास संमती द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

आमदार रईस शेख म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. आता ७०१ किमी समृद्धी महामार्ग वाहतुकीस पूर्ण खुला आहे. १० जिल्हे, २६ तालुके, ३९ शहरे आणि ३९२



गावांना जोडणारा हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महामार्ग होणार आहे. मात्र या महामार्गावरून एसटी बसेसना धावण्यास परवानगी नाही. समृद्धी महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे. तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे. एसटी बसेसना समृद्धीवर धावण्यास संमती दिली जात नाही, तोपर्यंत हा मार्ग श्रीमंतांची चैन असणार आहे.

मुंबईतील अटल सेतू आणि किनारा रस्ता यावरसुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मनाई आहे. एसटी बसेसना समृद्धीवर धावण्यास परवानगी देताना टोल माफी देण्यात यावी. अन्यथा सामान्यांना हा प्रवास परवडणारा नाही, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.

वादातून वकिलाने बंदूकच काढली

■ वृत्तसंस्था, नाशिक, दि. ६ : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे. जमिनीच्या वादातून एका वकिलाने थेट बंदूकच बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात जमिनीच्या वादातून सुरू झालेली गुंडगिरी काही नवीन नाही. मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट देखील याच घटनांवर आधारित आहे. असाच काहीसा प्रकार आता हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथे घडला आहे. वादात जमीन पाहण्यासाठी गेलेल्या वकिलाला जमिनीच्या मालकाने अडवल्यानंतर वकिलाने थेट बंदुकीचा धाक दाखवला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बंदूक दाखवत दहशत दाखवणाऱ्या वकिलाचे नाव संदीप भोईर असे आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली. मात्र, ही जमीन कूळ कायद्यात मोडत असल्यानं यासाठी गेली १० ते १२ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यातच, जमिनीच्या ठिकाणी वाद इतका वाढला की वकिलाने थेट बंदूकच बाहेर काढली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

अपघातग्रस्त कारमध्ये आढळले तिघांचे कुजलेले मृतदेह

■ महासागर प्रतिनिधी, नाशिक, दि. ६ : शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावाजवळ मुंबई-नाशिक महामार्गातला झाडाझुडपात पडलेल्या कारमध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, मृतदेहांची स्थिती पाहून याचा अंदाज आला आहे. गुर चारण्यासाठी गेलेल्या महिलेला झाडांमध्ये गाडीसारखी गोष्ट असल्याचे दिसून आले. झाडाझुडपात अर्धवट झाकलेली ही कार पाहून तिने डोक्यावर पाहिले असता, आत दुर्गंधयुक्त वातावरणात तिघांचे मृतदेह दिसले. तातडीने तिने गावकऱ्यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, व पोलीस कर्मचारी उमेश चौधरी, तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. शाम धुमाळ, देवा वाघ, दुर्गेश सोनवणे, धर्मेद ठाकूर यांच्यासह पथकाने क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढून तपासणी केली.



कारमध्ये सापडलेले मृतदेह २५ ते ३० वयोगटातील पुरुषांचे असून, कार क्रमांकाच्या आधारे तपास केल्यानंतर ती कार मुंबईतील अंधेरी-खार परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. मृतांपैकी एकाची ओळख यशेश वाघेला अशी पटली असून, उर्वरित दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघात नेमका कासा आणि कुठे झाला, त्यामागचे कारण काय, हे स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मध्य रेल्वेच्या १२६ व्या झेडआरयूसीसी बैठकीचे यशस्वी आयोजन



■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ : मध्य रेल्वेची १२६ व्या झोनल रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती (झेडआरयूसीसी) बैठकीचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे नुकतेच आयोजन करण्यात आले. बैठकीला खासदार, ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, श्रीमती वर्षा गायकवाड आणि अनुप संजय धोत्रे यांच्यासह ४४ झेडआरयूसीसी सदस्य उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना धर्मवीर मीना म्हणाले की, झेडआरयूसीसी सदस्यांच्या सूचनांचे स्थान महत्वाचे आहे आणि मध्य रेल्वेला प्रवाशांना चांगल्या सेवा प्रदान करण्यास मदत होते. सुरळीत रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस तास अत्यंत समर्पणाने काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करताना मीना यांनी आधुनिक वेटिंग रूम, चांगले शौचालय, वाढलेले आसन, पिण्याच्या पाण्याचे बूथ, लिफ्ट, एस्कलेटर, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि डिजिटल डिस्प्ले बोर्ड यासारख्या वाढीव सुविधांवर प्रकाश टाकला. मध्य रेल्वे दररोज ३२३ मेल/एक्सप्रेस आणि १४२ पॅसेंजर/मेमू/डेमू गाड्या चालवते, ज्या ५.५ लाख प्रवाशांना सेवा देतात. १० वंदे भारत गाड्या आणि एलटीटी ते सहारा पर्यंत नव्याने सुरू झालेल्या अमृत भारत एक्सप्रेस सारख्या प्रीमियम सेवांमुळे प्रवासाचा अनुभव सुधारला आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत, १८ स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे, ज्यामध्ये २२ मे २०२५ रोजी माननीय पंतप्रधानांनी उद्घाटन सोयीसाठी रेल्वेस तास अत्यंत समर्पणाने काम केलेल्या १२ स्थानकांचा समावेश आहे. श्री मीना यांनी असेही नमूद केले की, मध्य रेल्वे मुंबई विभागात १,८१० आणि पुणे विभागात ४२

उपनगरीय सेवा चालवते, ज्यातून दररोज सुमारे ३८.२ लाख प्रवाशांना वाहतूक होते. मुंबईची जीवनरेखा म्हणून उपनगरीय सेवांचे महत्त्व ओळखून, प्रवाशांच्या सोयी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, मुंबई विभागात वातानुकूलित सेवांची संख्या ८० पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. सुरक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की उपनगरीय कोचमध्ये ५,२०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि वंदे भारत, डीईएमयू आणि एलएचवी कोचमध्ये अतिरिक्त २,६९३ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. १६१ ईएमयू रेक्सच्या महिला कोचमध्ये आपत्कालीन टॉक बॅक सिस्टम बसवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका वर्षात ७३ जणांचे जीव

वाचवले आणि १,४६३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडले. क्यूआर कोड-आधारित पमेंट आणि डिजिटल दिव्यांगजन आयडी कार्डमुळे दिव्यांगजनांसह प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. नावीन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधांमधील कामगिरी अधोरेखित करताना, मीना यांनी पुनरुच्चार केला की, मध्य रेल्वेच्या वॉटरप्रूफ पॉइंट मशीनेने ट्रॅक प्लॅटफॉर्म दरम्यान त्याच्या कार्यक्षमतेसाठी सर्व झोनल रेल्वेमध्ये प्रथम पुरस्कार जिंकला. कोचमधील रिअल-टाइम वॉटर लेव्हल नोटिफायरने दुसरे पुरस्कार जिंकला, ज्यामुळे प्रवाशांचे समाधान झाले. नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात मध्य रेल्वेला एकूण सहा प्रतिष्ठित विभागीय शिल्डने उन्मादित करण्यात आले आहे, जे ऑपरेशनल सफाईमध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यापैकी, भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये सर्वोत्तम

एकूण कामगिरी प्रदर्शित केल्याबद्दल मध्य रेल्वेला सर्वात प्रतिष्ठित पंडित गोविंद वल्लभ पंत एकूण कार्यक्षमता शिल्ड प्रदान करण्यात आला, त्याव्यतिरिक्त पाच इतर विभागीय शिल्ड देण्यात आल्या. यावेळी खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली. सदस्यांनी रेल्वे वापरकर्त्यांशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली. अमृत भारत स्टेशन प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली, विविध स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याची सूचना केली आणि थांबे आणि नवीन रेल्वे सेवांसाठी मागण्या मांडल्या. बैठकीत त्यांनी अनेक सूचना दिल्या. मध्य रेल्वेने सूचना तपासल्या असून त्या अंमलात आणल्या जातील, असे आश्वासन महाव्यवस्थापकांनी सदस्यांना दिले.

दमानियांचे सुपेकरांवर आरोपांच्या नव्या फैरी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ : वैष्णवी हगवणे हूंडाबळी आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे. जालिंदर सुपेकर हे प्रत्येक पोलीस उपनिरीक्षकाकडून पैसे घ्यायचे, एवढेच नव्हे तर दरवर्षी दिवाळीला ते त्यांच्याकडून १ तोळा सोनेही घ्यायचे, असे ते म्हणाले. जालिंदर सुपेकर हे मृत वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक याचे मामा आहेत. अंजली दमानिया शुक्रवारी म्हणाल्या की, काल अशी बातमी होती की, पुण्याच्या येरवडा तुरुंगात एक कैदी होता, त्याला तेथून अमरावतीला हलवण्यात आले. जालिंदर सुपेकर तिथे जाऊन त्या कैद्याला भेटले. त्याच्याकडे सुटकेच्या मोबदल्यात ५०० कोटीची मागणी केली. मी संबंधिताकडून खात्री करून घेतली असता ते म्हणाले की, सुपेकर त्या कैद्याला भेटायला आले, ते म्हणाले तुज्याकडे दीड हजार कोटींची संपत्ती आहे हे मला ठावूक आहे. त्यातील ५५० कोटी रुपये मला दिले तरच तू बाहेर येशील अन्यथा इथेच सडत राहशील. त्या पुढे म्हणाल्या, जालिंदर सुपेकर त्या तुरुंगात साडेतीन तास बसून होते. अमरावतीचे तत्कालीन जेलर त्यांचे नातलग होते अशी माहिती आहे. मी आता त्याचीही चौकशी करणार आहे. कारण या प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. काल मला आणखी एका केसची माहिती मिळाली. जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआयकडून पैसे घ्यायचे, दिवाळीला १ तोळे सोनेही घ्यायचे व जळगावची मिठाई लोथ भारी असल्याने खरेदी करायचे. या सर्व गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. मी या प्रकरणी गुहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी नोलेश चव्हाणला गंभीर आरोप असतानाही शस्त्र परवाना कसा मिळाला ? या प्रकरणी सखोल चौकशीची गरज आहे, असेही दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी यावेळी बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य करत पुण्यातील गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारंना टोला हारणाला. बीडमध्ये मामारीच्या रोज घटना घडतात. तेथील आमदार व खासदारांनी आपले डोके ताळ्यावर आणण्याची गरज आहे. धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला मोठे केले. त्यामुळे तेथील पालकमंत्री अजित पवार यावर त्यांची विशेष करतोल असे वाटत नाही. कारण, त्यांच्या पुण्यामध्येही अशा घटनांत मोठी वाढ झाली आहे.

महासागर

e-mail : nagpurpost@gmail.com • mahasagarngp@gmail.com

शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे व रासायनिक खताचा आग्रह धरू नये- कृषी विभाग

बुलडाणा, (जिमाका)- : शेतकरी खरीप हंगामाच्या लग्नबगीला लागला असून, शेत मशगती, खते व बियाणे खरेदी करणे सुरु झाली आहे. कपाशी व सोयाबीन जिल्ह्यातील मुख्य पिके असून जिल्ह्यातील काही भागात विशिष्ट कापूस व सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. तरी सर्व शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येते की, बियाण्यामध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे असून भरपूर उत्पन्न देणारे आहेत. त्यामुळे विशिष्ट बियाणे किंवा रासायनिक खताचा आग्रह करून नये. सोयाबीन पिकात स्वपरागीकरण होत असल्याने

शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याची दरवर्षी बाजारातून नवीन वाण खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एकदा खरेदी केलेल्या बियाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन केल्यास बियाणे तीन वर्षांपर्यंत वापरल्यास बियाण्यावरील खर्च कमी होईल. तरी सुध्दा बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेतकरी विशिष्ट कापूस व सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करत आहे. कपाशीतील सर्व वाणाचे बिटी जैव तंत्रज्ञान एकच असून सर्वांची उत्पादन क्षमता जवळपास सारखीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी एकाच वाणाचा आग्रह धरण्यात येऊ नये. पिकाचे उत्पन्न हे



जमिनीचा पोत, पाऊसमान, योग्य वेळी केलेली शेती मशागत यावर अवलंबून आहे. पिकाच्या योग्य वेळेत झालेला पाऊस, जमिनीचा उत्तम पोत व वेळी व केलेल्या मशागतीमुळे भरगोस उत्पन्न

मिळते. घरच्या सोयाबीन बियाण्याची योग्य चाळणी व बिज प्रक्रीया करून घरच्या घरी उगवणशक्ती तपासून १०० मिली पाऊस पडल्यानंतर २ ते ३ सेमी खोलीत बियाण्याची पेरणी केल्यास पिक उगवणीबाबत तक्रार राहणार नाही. कुठलेही बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. लेबल वरील लॉट नंबर व बिलातील लॉट नंबर पडताळून पाहावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशी पिकाची लागवड १ जुन नंतरच करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

सिंचन विहिरीच्या भ्रष्टाचाराला वाच्या फोडण्यासाठी सोमवारी मनसेचे घंटानाद आंदोलन

चिखली (महासागर प्रतिनिधी)- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२४- २५ मध्ये पंचायत समिती चिखली अंतर्गत एकूण ६०६ विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर सिंचन विहीर योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून एका विहिरीसाठी प्रत्येकी ७० हजार रुपयांची रक्कम काही रोजगार सेवक, ग्राम पंचायत सचिव त्याचप्रमाणे खाजगी दलालांमार्फत अधिकाऱ्यांनी घेतल्याची सर्वत्र चर्चलेला आहे. झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी

मनसेच्या वतीने यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु निवेदन देऊन पंधरा दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे ६०६ सिंचन विहीर घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी दिनांक ०९ जुन २०२५ रोजी पंचायत समिती चिखली येथे घंटानाद आंदोलनाने प्रशासनाला जागी करणार असल्याचे मनसे कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे.

ईद निमित्त नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च



नांदुरा (महासागर प्रतिनिधी)- बकरी ईद उत्सव च्या वतीने रूट मार्च काढण्यात आला -पेट मोहल्ला - कुरेशी

मजिद - जामा मस्जिद- राठी चक्री - उमंग देवी चौक- गांधी चौक- उस्मानी चौक मीहानी चौक- ताज नगर - घास मंडी- पोलीस स्टेशन मार्ग रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च करिता पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्यासह ०४ चार अधिकारी, २७ असमलदार, ३५ होमगार्ड यांनी सहभाग घेतला.

खामगावात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर



खामगाव (उमाका)- ४ जून २०२५ जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने, पळशी बु., कदमापूर आणि हिवरखेड या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य विभाग यांच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मंडळातील नागरिकांना देण्यात आला. यावेळी शिबिरांमधून एकूण ११२४ लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये पुढीलप्रमाणे प्रमुख लाभ समाविष्ट आहेत: संगायो मंजूरी आदेश-९५, ह्यात प्रमाणपत्रे ५७ पुरवठा

विभाग लाभ ५१, ऍग्रिस्ट्रॅक नोंदणी ६६, पीएम किसान ३९, आधार अद्ययावतीकरण ५६, जिवंत ७/१२ व फेरफार वाटप- ७४, उत्पन्न दाखले १८९, जाती, नॉन क्रिमीलेयर व इतर दाखले ७५, निवडणूक ओळखपत्रे २४, ग्रामविकास विभाग लाभ ९६, आरोग्य विभाग सेवा १२९, शिबिरांमध्ये ऍग्रिस्ट्रॅक, आधार अद्ययावतीकरण, विविध शैक्षणिक दाखले यांचे वितरण करण्यात आले. शिरला नेमाने येथे मा. उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, पळशी बु. येथे तहसिलदार सुनील पाटील, कदमापूर येथे नायब तहसिलदार निखिल पाटील, व हिवरखेड येथे नायब तहसिलदार अभिजित जोशी यांच्या उपस्थितीत शिबिरे पार पडली. यावेळी 'आदर्श दत्तक ग्राम योजना'चा शुभारंभ संबंधित पालक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नागरिकांनी एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले.

शहराच्या विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमण काढा - मागणी

खामगाव (का.प्र.)- निर्माण होत असल्याने कामे शहरातील रस्ते वा नाल्या बांधकामात अडथळा आणणारी अतिक्रमण काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगाव ने केली आहे. या संघटनेने खामगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, खामगाव शहरात कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता कामे करण्यात येत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ता व नाली बांधकाम कामात अडथळा

करणरी अतिक्रमणे १५ दिवसांच्या आत हटविण्यात यावी अन्यथा स्वराज्य फाउंडेशन वतीने लोकशाही मागिने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर स्वराज्य फाउंडेशन खामगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शहराध्यक्ष कुलदीप राजपूत यांच्या आदींच्या सहा आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी ना. आकाश फुंडकर कामगार मंत्री, राज्य, पालकमंत्री बुलढाणा जिल्हा, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहे.

चोरी गेलेली दुचाकी मूळ मालकास परत

संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी):- तालुक्यातील टुनकी येथील रहिवासी पत्रकाराची दुचाकी तीन वर्षांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. त्याचा तपास सोनाळा पोलिसांनी करून दोन चोरट्यांना अटक करून दुचाकी जम केली होती. त्यानंतर सदर दुचाकी संग्रामपूर न्यायाधीशांचे कडून आदेश प्राप्त करून चोरी गेलेली दुचाकी मूळ मालकास सोनाळा पोलिसांनी परत केली आहे. तालुक्यातील सोनाळा पो.स्टे. हद्दीतील टुनकी गावचे रहिवासी तथा पत्रकार प्रभुदास पारसकर यांची एम एच २८ बी एम ३१९० क्रमांकाची दुचाकी २०२२ रोजी चोरीला गेली होती. तीन वर्षांनंतर चोरी गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यात आला. व दोन चोरट्यांना अटक केली होती. संबंधित पोलिसांच्या तपासाअंती पो.स्टे.चे पो.हे.का. विशाल गवई, पो.हे.का. मोहनसिंग पवार न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करून कार्यदेशीर आदेश प्राप्त करून घेवून प्रभुदास पारसकर यांनी सोनाळा पोलिसात सादर केला. त्यावरून पो.स्टे.चे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी दुचाकी मूळ मालकाच्या ताब्यात दिली ह्याबाबत दुचाकी मालक यांनी पोलिसांचे आभार मानले.

जळगाव जामोद मतदार संघात ८ हजार घरकुले मंजूर

आ डॉ संजय कुटे यांच्या प्रयत्नाना भरघोस यश

जळगाव जामोद (महासागर प्रतिनिधी) - पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत गरजू बेघर लाभार्थ्यांना हक्काचे नवीन घरकुल मिळावे त्यानुसार ग्रामविकास व पंचायत विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष व ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नाने जळगाव जामोद मतदारसंघातील ग्रामपंचायतींना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ८१०० घरकुलांचे उद्दिष्ट आ डॉ संजय कुटे यांच्या निरंतर पाठपुराव्या मुळे प्राप्त झाले आहे. यामुळे वर्षानुवर्ष घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील शेकडो गरजू कुटुंबांना आपले घरांचे स्वप्न पुर्ण करता येईल. यंदा प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट मिळाल्यामुळे अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील लाभार्थ्यांना करिता ३६४२ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. संग्रामपूर

जळगाव	जामोद
मतदारसंघातील	ग्रामीण
भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे याकरिता मोठ्या प्रमाणात घरकुल उद्दिष्ट प्राप्त व्हावे याकरिता सतत प्रयत्नशील होतो त्याला यश मिळाल्यामुळे मतदारसंघातील सुमारे आठ हजार पेक्षा जास्त कुटुंबाचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे याचा मनस्वी आनंद आहे	
- आ डॉ संजय कुटे	

तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना ३२६८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. शेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना १२०० घरकुलांना मंजुरात मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या गावांना सोनाळा करिता ४०१, पातुर्डा करिता ४३३, वरवट करिता ३१२, बावणबीर करिता ३००, जामोद करिता ११४, पिंपळगाव काळे करिता ७२७, सुनगाव करिता ३२७, पळशी सुपो करिता ३७४, आसलगाव करिता २७१ याप्रमाणे मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

संगणक टायपिंग प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रशिक्षण फी

शेगाव (महासागर प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या संशोधन व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) मार्फत खुल्या प्रवर्गातील ज्या जातीला शासना कडून कोणत्या प्रकारे आर्थिक मदत मिळत नाही, असल्या विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण घेण्यासाठी शासनाच्या वरील प्रशिक्षण प्रबोधानी कडून भरलेले प्रशिक्षण फी मिळते, त्या प्रशिक्षण यादीत सरकार मान्य (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे) कडून मिळालेले प्रशिक्षणाचा समावेश आहे. यात ब्राम्हण, मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत पुरोहित ठाकूर आदी जातीचा समावेश आहे, योजनेचा लाभ सरकार मान्य संस्थेमधून प्रशिक्षण घेत आलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज ऑनलाइन आवश्यक कागद सादर करावा, मागील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षेतील जिल्ह्यातील जवळपास २५/३० विद्यार्थ्यांना अनुदान त्याचा स्वतःचे खाल्यात जमा झालेले आहे, त्यात शेगांव येथील अरुण टायपिंग चे कुसज्याती गजानन कुळकर्णी एका परीक्षेचे ६०००/- रु. व कु सुहानी कैलाससिंग राजपूत हिला दोन परीक्षेचे १२०००/- रुपये मिळाले आहे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील संगणक टायपिंग व लघुवैखान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान राज्य संघटना प्रतिनिधी अरुण चांडक यांनी केले आहे,

तहसीलदार दिवटे यांनी तोडगा काढून शेत रस्ता केला खुला

सिंदखेड राजा (महासागर प्रतिनिधी)- सध्या शेती मशागतीचे दिवस असून अनेक शेतकऱ्यांना काही कारणास्तव शेतात जाण्याकरता रस्ता उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्ता अडवल्या जातो तर काही ठिकाणी जाणून-बुजून शेत रस्ता अडवल्याचे प्रकार पडलेले आहेत ' शेती मशागतीच्या दिवसांमध्ये दिनांक सहा जून रोजी सिनखेडराजा येथील ३० ते ४० शेतकरी तहसील कार्यालयामध्ये अचानक दाखल झाले, आमचा रस्ता अडवला असून आम्हाला शेती मशागती करण्याकरता शेतात जायला सुद्धा रस्ता नसल्याचे शेतकऱ्यांनी तहसीलदार दिवटे यांना सांगितले ' तहसीलदार दिवटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट बांधावर जाऊ म्हणून थेट बांधावर शेतकऱ्यांसोबत पोहोचले, गैरअर्जदार व ४० ते ५० शेतकरी यांच्याशी तहसीलदार दिवटे यांनी चर्चा केली



'सदर रस्ता हा सिंदखेडराजा भाग दोन सर्वे नंबर २२९, २३० ' २३१, व इतर शिवारात जाण्यासाठी साठ वर्षांपासून चा बहिवाटीचा रस्ता होता 'परंतु गैर अर्जदार यांनी तो रस्ता जेसीबीच्या साह्याने बुजून टाकला होता ' मात्र तहसीलदार दिवटे यांनी दोन्ही शेतकऱ्यांशी चर्चा घडल्यानंतर ' शेतकऱ्यांना जाण्या-येण्याकरता शेत रस्ता मोकळा करून दिला 'शेत रस्ता मोकळा करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार अजित दिवटे यांचे आभार मानले.

हजारो कार्यकर्त्यांसह मा.आ.सानंदा १२ जूनला करणार अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षाप्रवेश

दिलीपकुमार सानंदा यांची पत्रकार परीषदेत माहिती

खामगाव (महासागर प्रतिनिधी) गेल्या ४० वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये राहून तिन टर्म आमदार असलेले, 'जब तक जिंदा हूं; तब तक काँग्रेस का परिदा हूं' असं म्हणणाऱ्या माजी आमदार सानंदा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा देवून सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. ५ जून रोजी येथील विश्राम भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

या आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती विभागाचे समन्वयक तथा विधान परिषद सदस्य संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझर काजी, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, कृउबास संभापती सुभाष पेसोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना



अमरावती विभागाचे समन्वयक तथा विधान परिषद सदस्य खोडके म्हणाले की, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ४० वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात काम केले आहे. तिन वेळा ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहे.

त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह घाटाखालील खामगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना पक्षामध्ये कोणती जबाबदारी दिल्या जाईल. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय

अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठरवणार आहेत. असेही विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनी पत्रकारांना सांगितले. **शहरात हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी-** येत्या १२ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खामगाव दौऱ्यावर आहेत. येथील ब्रिटीशकालीन विश्राम गृहाजवळून दुपारी ४.३० वाजता रॅली काढण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत केल्या जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदानात संकल्प मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. तसेच

कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठीच पक्ष प्रवेश- माजी आ. सानंदा शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, अब्दुल कलाम यांची विचारसरणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ही विचारसरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आहे. त्यामुळे मी काँग्रेस सोडलेली नाही. फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे. गेली ४० वर्षे काँग्रेस पक्षात तन- मन-धनाने काम केले आहे. काँग्रेस पक्षानेही मला भरभरून दिले आहे. माझ्या प्रत्येक शब्दाला मान दिला. हा पक्ष प्रवेश फक्त कार्यकर्त्यांना सत्तेत बसविण्यासाठी आणि सत्तेत राहून कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही महायुतीमध्येच राहून लढणार आहोत. तसेच पुढील निर्णय पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. असेही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.

शहरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार असल्याचेही दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरु असतानाच मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच ठाकरे गटासमोर सर्वात मोठी अट उरली आहे. आम्हाला दोनवेळेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही ताकदी फुंकून पित आहोत. ठाकरे गटाला आमच्यासोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रितसर प्रस्ताव द्या किंवा उद्धव ठाकरेनी राज ठाकरे यांना फोन करावा. त्यानंतर राज ठाकरे काय तो निर्णय घेतील, अशी अटक मनसेने ठेवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेना फोन करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेच्याच कोर्टात युतीचा चेंडू टोलवला आहे. युतीचा निर्णय राज ठाकरे घेत असतात. ठाकरे

युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात!



गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचं तोंड दुधाचे पोळलं गेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकदी फुंकून पितोय.

जोपर्यंत राज ठाकरेकडे ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे योग्य निर्णय घेतील. अमित ठाकरे यांनीही काल तेच सांगितलं. म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

२०१४ आणि २०१७ च्या घटनांचा मी साक्षीदार आहे. जेव्हा युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेनी त्यांना भेट दिली नाही.

सुभाष देसाई त्यांना भेटले. युती करावी असा राज ठाकरे यांचा निरोप आहे, असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीत गेले होते. याला म्हणतात प्रस्ताव. तसा कोणताही प्रस्ताव आता ठाकरे गटाकडून आमच्याकडे आला नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत राज ठाकरे कसा निर्णय घेऊ शकतात? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.

महापालिकेची तयारी सुरु
पूर्वी ही युती करण्यासाठी शिवसेनेवाले पडद्यामागे सकारात्मक

होते. पण त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं नाही. उद्धव ठाकरेचा आधी फोन येऊ द्या, निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेचा आहे ना?, असं सांगतानाच आमची महापालिकेची तयारी सुरु आहे. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ठिक आहे, परिवर्तन होत आहे
संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या घराला कॅफे म्हणून हिणवायचे. मात्र,

आज राऊत यांनी आमच्यासाठी राज ठाकरे यांचं घर हे दुसरं घर आहे, असं विधान केलं. त्यावरून संदीप देशपांडे यांनी राऊत यांना टोले लगावले.

पुस्तक लिहिल्यानंतर राऊत यांच्या विचारात परिवर्तन झालं असेल तर

करावा. कॅमेऱ्यासमोर जे नेते बोलत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेना सांगावं की राज ठाकरेनी बोला. मी खात्रीने सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे या साहेब १०० पावलं पुढे येतील. २०१४ आणि २०१७ चा आम्हाला वेगळा अनुभव आहे. कॅमेऱ्यासमोर काय युती होते का?, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.

मुळात एक प्रश्न उभा राहतो तो हा की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मनापासून एकमेकांशी युती करायची आहे का? राज ठाकरे यांच्या मनसेचा मुंबई महानगरपालिका, राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभेत प्रभाव कित्या? याचा विचार केल्यास गेल्या काही वर्षात मनसेला गळतीच लागल्याचे दिसते.

या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली तर दुसऱ्या फळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गोची होईल. तिकीट वाटपात अनेकांचे पत्ते कट होतील. अन्य राजकीय पक्षांना त्यांचे एकत्र येणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात उबाठा शिवसेना आणि मनसे यांची युती होईलच, असे ठामपणे सांगता येत नाही. आता मनसेने चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवला आहे. बघूया काय होते ते?

■ ■ ■

त्याग आणि बलीदानाचा सण ईद अल-अजहा

ईद-उल-अजहा किंवा बलिदानाची ईद हा एक मुस्लिम सण आहे. हा सण जगभर साजरा केला जातो. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरी केली जाते. याच दिवशी अल्लाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी पैगंबर इब्राहिमांनी आपला मुलगा इस्माईलचा बळी देण्याच्या इच्छेचा स्मरण केला.

इब्राहिम आपल्या मुलाचे बलिदान देत होते, तथापि, अल्लाहाने त्यांना एक कोकरू प्रदान केले जो त्यांनी त्यांच्या मुलाच्या जागी बळी द्यायचे होता कारण त्यांनी अल्लाहच्या नावाने स्वतःच्या मुलाचे बलिदान देण्याची इच्छा दर्शविली होती. या हस्तक्षेपाच्या स्मरणार्थ प्राण्यांचा विधीपूर्वक बळी दिला जातो.

त्यांच्या मांसाचा काही भाग प्राणी अर्पण करणारे कुटुंब वापरतात, तर उर्वरित मांस गरीब आणि गरजूंना वाटले जाते. मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात, लहान मुलांना भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात आणि विस्तारित कुटुंबातील सदस्यांना भेट दिली जाते आणि त्यांचे स्वागत केले जाते. या दिवसाला कधीकधी महान ईद देखील म्हटले जाते. हा सण कुबानीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो.

बलिदानाचा सण हिजरीच्या शेवटच्या महिन्यात, झु-अल-हज मध्ये साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम या महिन्यात सौदी अरेबियातील मक्का येथे एकत्र येऊन हज साजरा करतात.

या दिवशी ईद-उल-अजहाही साजरी केली जाते. खरे तर हा हजचा एक भाग आणि मुस्लिमांच्या भावनांचा दिवस आहे. जगभरातील मुस्लिमांचा एक गट मक्का येथे हज करतो, जो उर्वरित मुस्लिमांसाठी आंतरराष्ट्रीय भावनांचा दिवस बनतो. ईद-उल-अजहा चा शाब्दिक अर्थ त्यागाची ईद आहे, या दिवशी एखाद्या प्राण्याचा बळी देणे हा एक प्रकारचा प्रतीकात्मक बलिदान आहे.

हज आणि त्याच्याशी संबंधित विधी हजरत इब्राहिम आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या कायद्याची प्रतीकात्मक पुनरावृत्ती आहे. हजरत इब्राहिम यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी हाजरा आणि मुलगा इस्माईल यांचा समावेश होता.

असे मानले जाते की हजरत इब्राहिमला एक स्वप्न पडले होते ज्यात ते आपला मुलगा इस्माईलचा बळी देत होते, हजरत इब्राहिम आपल्या दहा वर्षांच्या मुलगा इस्माईलला देवाच्या मार्गावर बलिदान देण्यासाठी निघाले. देवाने त्याच्या देवदूतांना पाठवून इस्माईल एवजी एका प्राण्याचा बळी देण्यास सांगितले, असा उल्लेख पुस्तकांमध्ये आहे.

वास्तविक इब्राहिमकडून मागितलेला खरा त्याग हा त्याचाच होता, तो म्हणजे स्वतःला विसरून जा, म्हणजे आपले सुख-सुविधा विसरून स्वतःला मानवतेच्या सेवेत पूर्णपणे झोकून द्या. मग त्यांनी आपला मुलगा इस्माईल आणि आई हाजरा यांना मक्केत स्थायिक करण्याचा निर्णय शशांक सिंग यांनी झुंज दिली पण ती असुरी ठरली. पंजाबचा संघ १८४ धावांचा काडू शकला आणि आरसीबीने सहा धावांनी विजय मिळवला. आरसीबीच्या या विजयात त्यांच्या गोलंदाजांचे मोलाचे योगदान होते.

त्यांनी अतिशय शिस्तबद्ध मारा केला. भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी दोन बळी घेतले.त्यांच्या अचूक मात्याने पंजाबच्या फलंदाजांना वेगाने धावा काढता आल्या नाहीत. कृणालाने तर चार षटकात अवघ्या सतरा धावा देत दोन गडी बाद केले

म्हणूनच त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. आरसीबीच्या इतर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संधाला विजयी करत संधातील खेळाडूंसह चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. ऐतिहासिक विजेतेपद मिळवणाऱ्या आरसीबी संघाचे मनापासून अभिनंदन!

कुटुंबात कसा नवीन अध्याय लिहिला गेला याची आठवण करून देतो. या दिवशी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम एकत्र येतात. लाखो मुस्लिम पांडरे कुतां घालून ईदगाह किंवा मोठ्या मशिदीत ईदची नमाज अदा करतानाचे दृश्य खूप आनंददायी असते. नमाज अदा केल्यानंतर उंट, बकरी, खेचर, मेंढ्या इत्यादी चार पायांच्या प्राण्यांची कुबानी दिली जाते.

या दिवशी मुस्लिम त्यांचे नवीन किंवा आवडते कपडे घालतात. महिला शॉर्टस् कुकीजसह विशेष पदार्थ बनवतात. त्या कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र येतात. या दिवशी ईदची नमाज एकत्रितपणे अदा केली जाते. नमाज जमवल्यात महिलांचा सहभाग समुदायानुसार वेगवेगळा असतो.

यात दोन भाग असतात, पहिल्या भागामध्ये सात तकबीर तर दुसऱ्या भागामध्ये पाच तकबीर असतात. शिया मुस्लिमांसाठी, सलत अल-ईद पाच दैनंदिन प्रार्थनेपेक्षा वेगळी असते कारण दोन्ही ईदच्या नमाजांसाठी इश्ना किंवा इकामा स्पष्टपणे केला जात नाही.

नमाजानंतर इमाम उपदेश देतात. नमाज आणि उपदेशांच्या शेवटी, मुस्लिम एकमेकांना मिठी मारून ह्र्दईद मुबारकहू म्हणत शुभेच्छा देत भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. अनेक मुस्लिम याप्रसंगी त्यांच्या गैरमुस्लिम मित्रांना, शेजारी, सहकारी आणि वर्गमित्रांना त्यांच्या ईद उत्सवात आमंत्रित करतात जेणेकरून त्यांना इस्लाम आणि मुस्लिम संस्कृतीची चांगली ओळख करून दिली जाते.

इस्लामिक मान्यतेनुसार, बकरी ईदची नमाज ही दोन रकतीची नमाज आहे, जी अजान आणि इकमतशिवाय जमावाने अदा केली जाते. या नमाजात अधिक तकबीर आहेत, सहसा पहिल्या रकतमध्ये ६ आणि दुसऱ्या रकतमध्ये ५, जरी वेगवेगळ्या इस्लामिक पंथांमध्ये ही संख्या थोडी वेगळी असू शकते.

नमाजानंतर इमाम प्रवचन देतो, जे ऐकणे सुन्नत मानले जाते. मुस्लिमांना या दिवशी चांगले कपडे घालण्याचा, सुगंधी अन्न लावण्याचा आणि मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या मेळाव्यात नमाज अदा करण्याचा सल्ला दिला जातो. ईद-उल-अजहा दरम्यान लोकांना मांस वाटणे, ईदच्या पहिल्या दिवशी ईदच्या नमाजपूर्वी आणि ईदच्या तीन दिवसांत नमाजानंतर तकबीर म्हणणे हे या महत्वाच्या इस्लामिक सणाचे आवश्यक भाग मानले जातात.

ईदगाह किंवा मशीद नावाच्या खुल्या वक्रफ मैदानावर मोठ्या मेळाव्यात ईदची नमाज अदा करण्यासाठी पुरुष, महिला आणि मुले यांनी त्यांचे उत्तम कपडे परिधान करावेत अशी अपेक्षा असते. ज्यांना परवडणारे श्रीमंत मुस्लिम त्यांचे सर्वोत्तम हलाल पाळीव प्राणी, सहसा गाय, कुबानी देऊ शकतात, परंतु प्रदेशानुसार उंट, बकरी किंवा मेंढी, इब्राहिमच्या एकुलत्या एका मुलाची बलिदान देण्याच्या इच्छेचे प्रतीक म्हणून.

बलिदान दिले जाणारे प्राणी ज्याला अधिया म्हणतात, ज्याला परिश्रम-अरबी शब्द कुबानी देखील म्हणतात, विशिष्ट वय आणि गुणवत्तेचे मानक पूर्ण करावे लागतात अन्यथा तो प्राणी अस्वीकार्य बलिदान मानला जातो.

एकदृश्या पाकिस्तानमध्ये २.० अब्ज अमेरिकन डॉलरसंपेक्षा जास्त किमतीचे अंदाजे दहा दशलक्ष प्राणी ईदच्या दिवशी बलिदान दिले जातात. बलिदान दिलेल्या प्राण्याचे मांस तीन भागांमध्ये विभागणे परंत केले जाते. एक

तृतीयांश कुटुंबात अवाधित राहते आणि एक तृतीयांश तातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांना दिले जाते आणि उर्वरित एक तृतीयांश गरीब आणि गरजूंना दिले जाते. आज या प्रसंगी सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींनी ईद-उल- अजहाच्या हार्दिक शुभेच्छा!

■ ■ ■

प्रविण बागडे
नागपूर. 9923620919
pravinbagde@gmail.com

हुंडा.. अवास्तव अपेक्षा!

लन म्हंटल की दोन परिवाराचे ऋणानुबंध जे पती पत्नीच्या नात्याला मान्यता देते ... ही पवित्र बंधने निर्माण होतांना किंवा जोडली जाताना काही अघोषीत अपेक्षा ह्या वधू वर पक्ष्यांच्या अस्तातच... तोही एक प्रकारची हुंडा मागण्याची सोय काही मध्यस्थी नातेवाईक यांच्या मार्गमार्तुच होतेच की...

मुलांच्या मुलीकडे अपेक्षा जसे सुंदर देखणी, घरंदाज, नोकरीवाली, किंवा खाजगी जाँब असणारी , किंवा घरदार सांभाळणारी अशा प्रकारच्या अनेक मागण्या किंवा अपेक्षा असतातच तशाच मुलींच्याही अपेक्षा असतात. मग मुलगा सरकारी नोकरी वाला असावा, तो वेळ सेल असला पाहिजे, स्वतःच घर दार, गाडी, घोडी, शेती असली की आपली मुलगी अगदी सुखात .. खाजगी नोकरी असेल तर पॅकेज मोठे व पुन्हा स्वतःच घर दार आलेच, मुलगा पुण्यात सारख्या मेट्रो सिटी मध्ये सेट असावा, सुंदर गोरामान असला पाहिजे यासारख्या अनेक वास्तव अवास्तव अपेक्षा आज समाजात फार वाढल्या आहेत. शिवाय दोघेही सेट होण्याचे ठिकाणही जोडले जाऊन लगे जोडणारी मंडळी जशी खरेदी विक्री सारखी गोळ बरीच करण्यात मग्न होतात त्याच बरोबर लग्न मोठं दिमाखदार , भव्य दिव्य करावं जेणेकरून सर्वत्र उदो उदो व्हावा... त्यात भर म्हणजे अहरे पद्धती बंद... (पैशाचे पाकिटे चालतील!) ते घेण्यासाठी यादी घेऊन बसणारी मंडळी असतात. असो तेही मान्य. मात्र पैशांची उधळणपट्टी, अवास्तव खर्च मग प्री देडींग फोटो शूट, पासून तर अगदी लग्न संपन्न होईपर्यंत वेगवेगळ्या इव्हेंट प्रमाणे दिखारूपणा असणारी पुष्कळ लग्न आज प्रत्येक समाजात पोकळी निर्माण करीत आहेत.

खर्च करण्यावर काही मर्यादा नाही. इतका खर्च करूनही नवविवाहित दाम्पत्य काही सुखात नोंदत नाही, ताण तणाव, मारहाण, आत्महत्ये व दोन्ही परिवाराची राखणांगोळी होऊन जो समाज आपल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मीज मग्न करतो तेव्हा मात्र तो भांडण तंटा न सोडवता सहानुभूती न देता आपली उलट बदनामी करून मजा पाहतो.

आजकाल समाज नातेवाईक, हे काय म्हणतील? दिखारूप प्रतिसा व सोसिअल मीडिया यांच्या नादात करिजबाजारी होऊन कुटुंबातील लोकांच्या अक्षरशः नाकी नऊ येतात. मुळात लग्न थाटात करण्यासाठी मनाई नाही, मात्र १०० ते २०० मोजक्या लोकात शिस्तबद्ध, नेटके, उधळपट्टी न करता केल्यास लग्नाची तीव्र पुंजी भविष्यात आपल्या भरजा पूर्ण करण्यासाठी कामी येईल किंवा तोच पैसा दोघांना उद्योग धंद्या यासाठी वापता येईल प्रतिसा जपायची असेल तर अनाथ आश्रम , वृद्धाश्रम किंवा सामाजिक उपक्रम यासाठी वापरल्यास अधिक पुण्य, आशिर्वाद, आत्मिक समाधान मिळेल यात शंका नाही . अहो, तुम्ही सोन्याच्या ताटात रंजि लोकांना जेण घालते ती ते त्यात कमीपणा, उणीवा असतीलच, लोक टीका करतील. छोट्या गोष्टीही कमतरता भासली की थड्ड उडवतील. हा समाज कुठलाही असो तो नाव ठेवण्यात माग पुढे पाहत नाही.

कुठल्याही पातकांना आपल्या घरी थाटात लग्न व्हावे हे जे जे वाटत असले तरी अवास्तव अपेक्षांमुळे आज अनेक तरुण तरुणी लग्न जुळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गावोगावी उत्तम सुशिक्षित, संस्कारी, निर्व्यसनी मुलं आहेत पण कुणाला नोकरी नाही, कुणाजवळ शेती नाही, घर नाही, कुटुंब नाही म्हणून लग्न जुळत नाही.

लग्न जुळवतांना मुलगा स्वतःच्या कर्माईवर उभा असणारा निर्व्यसनी, मेहनती व स्वकष्टाने, जिद्दीने उभारी घेणारा असला की त्याचे कडे शेती नोकरी नसली तरी चालेल. मात्र तो आपकमाई वर उभा राहणारा असावा, बाप कर्माईवर, प्रॉपर्टी पाहून लग्न करणारी नसावी. तसेच शेती असली तरी लग्न झाल्यावर मुली शैतीत जात नाही म्हणून शेती हा विषय लग्नाच्या केंद्रबिंदू नसावा, निव्वळ प्रॉपर्टी काही कामात येत नाही.

तसेच मुलींच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा पण नसाव्यात. आपली मुली सुखात संसार करावी असं वाटत असेल तर होतकरू मेहनती जिद्दी, संस्कारी, निर्व्यसनी मुलं मिळाली की ते दोघे स्वतःच्या जिद्दीने महाल उभा करतील, जगण्यासाठी संपत्ती किंवा शेतीच काही उपयोगी पडत नाही.

काही लग्न जुळवणारी मंडळी शेती घर नोकरी पाहून संबंध जोडतात. पण मुलगाच व्यसनी निघाला तर भविष्य काय? मुलींना चांगले संस्कार, शिक्षण, जाणीव असली की त्या घर चांगल्या चालवतील. मात्र लग्नाच्या संबंधात मागणी हुंडा, गाडी, सोनं, प्रॉपर्टी मागणे म्हणजे

कितीही सुखी असला तरी भीक मागणे आहे असंच मी समजतो

आई बाप आपला काळजाचा तुकडा सोपवतो त्या मुलीला अन्य मागण्या करणारी लालची लोकं स्वतःलाही मुलगी आहे हेच विसरतात व मोठ्या मोठ्या गप्पा मारताना दिसतात. लग्नाच्या बैठकीत जणू श्रीमंतीची चर्चा व अवास्तववादी मागण्या वाढीस लागतात . त्यातून खऱ्या होतकरू तरुणी, तरुण यांची लग्न जुळण्याऐवजी तुटू लागतात.

आपल्या श्रीमंतीचे पोवाडे घरीच मिरवा, मात्र कुण्या गरीब कुटुंबातील तरुणीच्या आई बापाला फासावर काही चढवू नका किंवा आपल्या श्रीमंतीच्या मोहात होतकरू तरुणाला अडकवू नका, जो खरा मेहनती असेल तो हुंडा व अवास्तव अपेक्षा काही ठेवत नाही. स्वकष्टाने स्वतःचे साम्राज्य उभा करतो. त्याला मोह हा प्रॉपर्टीचा नसतो, म्हणून तर टिकण्यासाठी समाजातील दोन्ही कुटुंब एकमेकांना समजून गुण्यागोविंदाने नांदतील हीच साधारणपणे अपेक्षा असावी. बाकी मोह माया काही कामाची नाही...

कामापूरता पैसा स्वतःच्या कष्टाने कमवावा तो सासरच्या मंडळींना का मागावा? भीक मागून काही स्वाभिमान जगवता येत नसतो, इज्जतीने जगायचे तर स्वतःच्या मनगटावर जगावे. गाडी पाहिजे, लग्न धुमधडाक्यात पाहिजे, सोनेही पाहिजे, घरही पाहिजे, हिस्साही पाहिजे मग काय हातात बांगडी घालून जगणेच म्हणावे लागेल.

काही सो कॉलड उच्चशिक्षित, गर्विष्ठ श्रीमंत मंडळी समाजाचे वातावरण बिघडवीत आहेत . त्यांचाच मुळे आज लग्न एका सेलेब्रिटी इव्हेंट सारखी झाली आहेत ते पाहून इतर मंडळी ही त्याला साजेसी लग्न कर्ज काढून शेती विकून करतात . भविष्य काही पहात नाही. ज्यांच्या जवळ पैसे आहेत, त्यांनी करावेत लग्न मोठी मोठी. मात्र गरीब कुटुंबातील मंडळींना हीन भावनेने पाहू नये.

लग्न ही शेवट पर्यंत निभावली जावीत. कुटुंब म्हंटल की भांड्याला भांड लागणारच. मात्र त्याचं हेवात, रूपांतर न होण्या साठी काही लुड बुड करणारी मंडळी यांनीही थांबल पाहिजे. घर तोडण्या ऐवजी कुटुंब जुळून राहिल इतकं तरी समजदार राहावं .

लग्न तुटलं की प्रॉपर्टी कामात पडत नाही शेवटी पती पत्नी हेच समीकरण कुटुंब व्यवस्थेचा आधार आहे मग पैसा पोडणी काही सुखाची शाश्वती देत नाही ,जीवन जगताना अपेक्षा ह्या स्वतःकडून असाव्यात त्या इतरांच्या कडून नको, आज अनेक लग्न हुंड्यासाठी तुटतात त्याला दोन्ही कडच्या अवास्तव अपेक्षा व मध्यस्थी करणारे लोक यामुळे बरीच कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काही कोर्टात कुटुंबातील लोकांना देतात.

वास्तविक लग्नाची आचारसंहिता जैन, ब्राम्हण, ख्रिश्चन व काही अनेक समाजांच्या सारखी असली पाहिजे . थोडक्यात लग्न व जमलेली राशी ही भविष्याची गुंतवणूक ही आजची गरज आहे .

सर्वांना काही सरकारी नोकऱ्या मिळणार नाही. शेवटी नोकरी ही कुठलीही असो किंवा बिझनेस असो मेहनतीला पर्याय नाही. चांगली मुलं, मुली ही ओळखता आली पाहिजे , निव्वळ रूप पैसा शेती काही कामात येत नाही. निर्विवाद पणे कुठलेही व्यसन नसणारी मुलं ही काही सोन्यापेक्षा कमी नाहीत.

अॅडव्हरेट करण्यापेक्षा समजावून घराचा गाडा चालवला तर अनेक लग्न जुळून राहून कौटुंबिक न्यायालयात पायरी चढण्याची वेळच येणार नाही. नाहीतर स्वतःचे कुटुंब उध्वस्त करण्यास आपणच जबाबदार राहू . यात राहू केतूचा काही दोष नाही.

आपल्या आई वडील आजोबांनी काही पूजा कुंडल्या भटजी यांना दाखवून लग्न जोडली नाही किंवा केली नाही, ह्या रेशीमगाठी स्वतःच्या मनाने सद्संदिग्धे बुद्धिने जोडून उध्वस्त करण्यास आपणच जबाबदार राहू . यात राहू केतूचा काही दोष नाही.

संत तुकडोजी महाराज ग्रामगीता या पवित्र ग्रंथात लिहून आपणास सावधान करून गेले

विवाहादि संस्कार आवश्यक।
परि खर्व न व्हावा अधिक।
त्याचे स्वरूप जाणोनि तात्त्विक।
आचरावे सर्वदा।

■ ■ ■ ■ ■

आरसीबीचे ऐतिहासिक जेतेपद!

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या अठराव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. मंगळवारी झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबी संघाने श्रेयस अय्यरच्या पंजाब सुपर किंग्स संघाला सहा धावांनी नमवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचला.

आरसीबीने अठराव्या वर्षी हे ऐतिहासिक विजेतेपद मिळवून १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. गेली १८ वर्षे आरसीबीचे आजी - माजी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि आरसीबीचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला आणि आरसीबीचा महान खेळाडू विराट कोहलीला भावूक झाला.

आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर विराट कोहलीच्या डोळ्यातून आनंदश्रु वाहू लागले. लहान मुलासारखा विराट रडू लागला. कधी जमिनीत तोंड खुपसून तर कधी आपल्या आजी माजी सहकाऱ्यांच्या गळ्यात पडून तर कधी आपल्या पत्नीच्या गळ्यात पडून तो रडू लागला. विराटला इतके भावूक झाल्याचे याआधी कधी पाहिले नाही.

मैदानावर नेहमी आक्रमक राहणारा विराट पहिल्यांदाच इतका भावूक झाला आणि त्याने आपल्या आनंदश्रुना वाट मोकळी करून दिली. अर्थात हे आनंदश्रु होते १८ वर्षे पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचे. हे फक्त आनंदश्रु नव्हते तर त्यामागे त्याने केलेली मेहनत, जिद्द आणि त्याची हार न मानण्याची वृत्ती. आपल्या संधाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून द्यायचेच असा चंग त्याने बांधला पण त्यात त्याला यश येत नव्हते.

यावेळी मात्र त्याला त्यात यश आले आणि विराट सोबतच मैदानावरील आणि आणि टीव्ही, मोबाईलवर सामना पाहणाऱ्या करोडो क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला. जो तो विराट कोहलीचे आणि आरसीबी संघाचे कौतुक करू लागला. घराघरात आणि सोशल मीडियावर आरसीबी संघाचे अभिमानं करण्याची स्पर्धा सुरु झाली. अर्थात आरसीबी संघासाठी हे विजेतेपद सोपे नव्हते कारण अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ हे

तुल्यबळ होते. दोघांनीही साखळी सामन्यात चांगली कामगिरी करून पॉईंट टेबलवर पहिले आणि दुसरे स्थान पटकावले होते त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होणार यात कोणालाही शंका नव्हती.

पहिली फलंदाजी करताना आरसीबीने अपेक्षेप्रमाणे चांगली फलंदाजी करत १९० धावा काढल्या. विराट कोहली, रजत पाटीदार, जितेश शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी त्यांना २०० धावा काढून दिल्या नाहीत. अर्शदीप सिंग आणि कॉलंड जेमिन्सन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. १९१ धावांचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली प्रियांश आर्य आणि प्रभरसिमरन सिंग यांनी चांगली सलामी दिली. दोघांनीही पहिल्या गाड्यांसाठी ४३ धावा काढल्या. जॉस

इंग्लिसने २३ चेंडूत ३९ धावा काढून सामन्यात रंगत आणली मात्र श्रेयस अय्यर पुन्हा एकदा आरसीबी विरुद्ध फ्लॉप ठरला. अवधी १ धावा काढून तो माघारी फिरला. तिथेच सामना आरसीबीच्या बाजूने झुकला. अखेरच्या षटकात नेहाल वट्टेरा आणि शशांक सिंग यांनी झुंज दिली पण ती असुरी ठरली. पंजाबचा संघ १८४ धावांचा काडू शकला आणि आरसीबीने सहा धावांनी विजय मिळवला. आरसीबीच्या या विजयात त्यांच्या गोलंदाजांचे मोलाचे योगदान होते.

त्यांनी अतिशय शिस्तबद्ध मारा केला. भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी दोन बळी घेतले.त्यांच्या अचूक मात्याने पंजाबच्या फलंदाजांना वेगाने धावा काढता आल्या नाहीत. कृणालाने तर चार षटकात अवघ्या सतरा धावा देत दोन गडी बाद केले

म्हणूनच त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला.

आरसीबीच्या इतर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संधाला विजयी करत संधातील खेळाडूंसह चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. ऐतिहासिक विजेतेपद मिळवणाऱ्या आरसीबी संघाचे मनापासून अभिनंदन!

■ ■ ■



श्याम ठाणेदार
दौंड. जिल्हा पुणे.
९९२२४४६२९५

आपण आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही कच्ची पाने अशी असतात जी पोषक तत्वे, फायबर, अंटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्मांनी समृद्ध असतात.

हे केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाहीत तर पचनापासून ते त्वचेच्या आरोग्यापर्यंत सर्वकाही सुधारतात. आरोग्यतंत्रांच्या मते, या हिरव्या पानांचा वापर शतकानुशतके भारतात आयुर्वेद आणि धरुगुती उपचारांमध्ये केला जात आहे. तुळस असो, कडीपत्ता असो किंवा शेवयाची पाने असो या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत. ते सॅलड, ज्यूसमध्ये किंवा थेट चावूनही खाऊ शकतात.

पोलिसांनीं बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर, ६ जून : बनावट कीटकनाशकांच्या रॅकेटमधील प्रमुख आरोपींपैकी राजू चेचानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र चेचानी याला तेलंगणा पोलिसांनी एका कारवाईदरम्यान अटक केली. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने केलेल्या या कारवाईत पोलिसांनी २ मे २०२५ रोजी राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील फार्महाऊसवरून राजू याला अटक केली.

या कारवाईमुळे भारतातील कृषी क्षेत्राला असलेला बनावट कीटकनाशकांचा वाढता धोका उघडकीस आला आहे. या अशा लोकांकडून बनावट कीटकनाशकांच्या माध्यमातून निष्पाप शेतकऱ्यांना वारंवार फसवले जाते. एकदम खऱ्या ब्रँडसारखी पॅक केलेली ही बनावट रसायने शेतीसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे तसेच त्यातील घातक घटकांमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. नुकत्याच झालेल्या या अटकेमुळे अशा प्रकाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त होते आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या बनावट कृषी रसायनांची ही पुरवठा साखळी तुटेल, अशी अपेक्षा आहे. चेचानीवर आरोप आहे की, तो सात वर्षांहून अधिक काळ असा अवैध व्यवसाय आणि बेकायदेशीर नेटवर्क चालवत होता. ११ हून अधिक राज्यांमध्ये असलेल्या



सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याने संपूर्ण भारतात बनावट कीटकनाशके तयार आणि वितरित केली. दिड्डी, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रतिष्ठित कृषी रसायन कंपन्यांचे लेबल लावलेली बनावट उत्पादने त्याने पुरवली. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बस्सी येथे चेचानीचे महेश्वरी सीड्स अँड पॅस्टिसाइड्स नावाने एक दुकान आहे. नियमांचे उल्लंघन करत पॅकेजिंग मटेरियल आणि तयार बनावट उत्पादनांचा तो कथितरित्या प्रमुख पुरवठादार असल्याचे समजते.

हैदराबादमधील नियमबाह्य काम करणाऱ्या ई राजेशच्या गोदामात जुलै २०२४ मध्ये बनावट कीटकनाशके सापडल्यानंतर कीटकनाशक कायद्यांतर्गत एलबी नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक ८३४/२०२४ च्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. अधिक तपासात अन्य राज्यांमध्ये चेचानीविरुद्ध दाखल केलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. यामुळे त्याच्या कारभाराची व्याप्ती आणि तसेच नियमबाह्य कामांमध्ये असलेला त्याचा समावेश अधोरेखित होतो आहे.

डीएसपी म्युच्युअल फंडातर्फे आयटी आणि आरोग्यसेवा क्षेत्रांवर आधारित इंडेक्स फंड योजना सादर

नागपूर, ६ जून : डीएसपी म्युच्युअल फंडाने डीएसपी निफ्टी आयटी इंडेक्स आणि डिएसपी निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स फंड हे दोन नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी आणले आहेत. व्यापक स्वस्वातील शेअरबाजाराच्या तुलनेत लवचिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारांना मार्ग प्रदान करणे, हे या फंडांचे उद्दिष्ट आहे. डीएसपी म्युच्युअल फंडचे सीएफए आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोडक्ट्सचे प्रमुख अनिल घेलानी नवीन फंडांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले, डीएसपी निफ्टी आयटी इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स फंड योजनांमुळे गुंतवणूकदारांना वाढ तसेच लवचिकता एकत्रित करणाऱ्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी संतुलित दृष्टिकोन प्रदान होतो. सध्याच्या अनिश्चित बाजार वातावरणात आयटी आणि हेल्थकेअर सारख्या संरक्षणात्मक क्षेत्रांमध्ये कमी घसरण झालेली आहे. त्यामुळे या क्षेत्रांत आकर्षक परतावा प्रदान करण्याची क्षमता आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड विभागाचे

हेल्थकेअर आणि निफ्टी आयटी निर्देशांकांत माफक

घसरणझाली आणित्यांनीवेगाने उसळीमारत व्यापक निफ्टी ०० निर्देशाकाच्या तुलनेत जोरदार कामगिरी

बजावलेली आहे.

डीएसपी म्युच्युअल फंडचे सीएफए आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोडक्ट्सचे प्रमुख अनिल घेलानी

नवीन फंडांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले,

डीएसपी निफ्टी आयटी इंडेक्स फंड आणि डीएसपी

निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स फंड योजनांमुळे

गुंतवणूकदारांना वाढ तसेच लवचिकता एकत्रित

करणाऱ्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी संतुलित

दृष्टिकोन प्रदान होतो. सध्याच्या अनिश्चित बाजार

वातावरणात आयटी आणि हेल्थकेअर सारख्या

संरक्षणात्मक क्षेत्रांमध्ये कमी घसरण झालेली आहे.

त्यामुळे या क्षेत्रांत आकर्षक परतावा प्रदान करण्याची

क्षमता आहे.

डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड विभागाचे

टोयोटा किलॉस्कर मोटरने सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट ड्राईव्ह या थीमखाली एन्व्हायनमेंट मंथ २०२५ ची सुरुवात केली

बेंगळुरू, ६ जून : टोयोटा किलॉस्कर मोटर (टीकेएम) ने आज एन्व्हायनमेंट मंथ २०२५ अर्थात पर्यावरण महिना ची सुरुवात केली असून, सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट ड्राईव्ह या थीमच्या माध्यमातून टिकावूणा (सस्टेनेबिलिटी) या दिशेने आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. हा उपक्रम टोयोटा एन्व्हायनमेंटल चॅलेंज २०५० आणि ग्लोबल थीम इन्‌हान्सिंग अवेयरनेस टूवर्ड्स रियलायझिंग टोयोटा ग्लोबल व्हिजन २०५० सोबत सुसंगत आहे. या मोहिमेचा उद्देश कंपनी आणि तिच्या मूल्यसाखळीत (व्हॅल्यू चेन) शाश्वततेची संस्कृती(सस्टेनेबिलिटी कल्चर) अधिक बळकट करणे आहे. यावर्षीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झिरो-बेस थ्रिफिंग या धोरणाचा अवलंब ज्यामध्ये सर्व संसाधनांचे मूल्यमापन नव्याने करून, केवळ खरे मूल्य निर्माण करणारीच संसाधने कायम ठेवली जातात. यामुळे रिच्युज, रिसायकल (सर्क्युलर इकॉनॉमी), रिच्यूज आणि रिड्यूस (4R) यामार्गे दीर्घकालीन टिकाऊ कार्यक्षमतेला चालना मिळते. प्रत्येक वर्षी जून महिन्यात साजरा केला जात आहे. यंदंचा थीम आहे जर्नी टू ग्रीन @ 25 जी त्यांच्या प्रमुख पर्यावरणीय कामगिरीचे प्रतिनिधित्व करते. या प्रसंगी टीकेएमचे एक्‌विड्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट व डायरेक्टर-मॅन्युफॅक्चरिंग, बी. पद्मनाभा म्हणाले, टीकेएममध्ये पर्यावरण संवर्धन ही केवळ कॉर्पोरेट धोरणाचा भाग नसून, ती आमच्या कामकाजात खोलवर रुजलेली मुल्य आहे. पर्यावरण महिना हा केवळ कॅलेंडरवर येणारा कार्यक्रम नसून, आपल्या मूल्यसाखळीतील प्रत्येक व्यक्तीला हरित भविष्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करणारे आवानहन आहे. झिरो-बेस थ्रिफिंग आम्हाला केवळ लहान सुधारणा न करता कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करणारे परिवर्तनात्मक उपाय स्वीकारण्यास प्रवृत्त करते. प्रत्येक उपक्रम केवळ भागधारकांना सहभागी करून घेत नाही तर शाश्वत जीवनशैली आणि हरित नवकल्पनांची सखोल समज पुरवतो.

ईईएसएलला महाराष्ट्रात मिळाला १,६६० कोटींचा ट्रान्समिशन प्रकल्प

गोंदिया, ६ जून : भारतातील सर्वात मोठी खाजगी

ट्रान्समिशन आणि वितरण करणारी कंपनी आणि जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या अदानी समूहाचा भाग असलेली अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (ईईएसएलला), हिने महाराष्ट्रात १,६६० कोटींचा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रकल्प मिळविला असल्याची माहिती आज दिली.

या प्रकल्पामध्ये ३,००० मेगा व्होल्ट-अॅंपिअर्स (एमव्हीए) क्षमतेचे सबस्टेशन्स आणि इतर संबंधित ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे ईईएसएलचे एकूण ट्रान्समिशन नेटवर्क २६,६९६ सर्किट किलोमीटर (सीकेएम) आणि ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेसह ९३,२३६ एमव्हीएवर पोहोचेल. ईईएसएल हा प्रकल्प जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करणार आहे. हा प्रकल्प विशेष उद्देशासाठी स्थापन करण्यात



आलेल्या कंपनी (स्पेशल पर्पज वेहिकल – एसपीव्ही) डब्ल्यूआरएनईएस तळेगाव पावर ट्रान्समिशन लिमिटेड च्या अंतर्गत येतो. या प्रकल्पामुळे रायगड भागातील हायड्रो पॅन्ड स्टोरेज प्रकल्पांमधून निर्माण होणारी १.५ गीगावॅट ग्रीन

ऊर्जा मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पोहोचवता येणार आहे. आज ईईएसएलला या प्रकल्पाचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. हा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रणाली (इंटर स्टेट ट्रान्समिशन सिस्टीम – आयएसटीएस) प्रकल्प टॉरफ वेस्ट कॉम्पॅरेटिव्ह बिडिंग (टीबीसीबी) यंत्रणेद्वारे जिंकण्यात आला असून, आरसीपीडीसीएल(आरसीपी पॉवर डेवेलपमेंट अँड कंसल्टंसी लिमिटेड) या संस्थेने या निविदा प्रक्रियेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

या नवीन ऑर्डरमुळे ईईएसएलच्या ट्रान्समिशन ऑर्डिबुकची एकूण किंमत आता सुमारे ६१,६०० कोटी झाली आहे. वेबसाइट सीएमएस कंटेंट अडॉप्टसाठी कृपया अदानी सर्विसनाउ पोर्टल (https://adani.service-now.com) वर तिकीट उघडा.

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये कायद्याच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या पुष्पाच्या स्वप्नामध्ये संदेहाचे विद्यन

मुंबई, ६ जून : सोनी सबरवील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत चिकाटी, हिमत आणि दुसरी संधी यांचे महत्त्व सांगणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रेक्षकांनी पाहिले की, पुष्पा (करुणा पणू) अखेरीस कायदा शिकण्याचा आपला नवा ध्येयस पूर्ण करण्याचे ठावले. पण, नेहमीप्रमाणे तिच्या प्रवासातील पावलागणिक तिच्या समोर भावनिक, वैयक्तिक आणि नैतिक आव्हाने उभी राहतात. पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका जिवंत करणारी अभिनेत्री करुणा पांडे म्हणते, हे कथानक पुष्पाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. कायदा शिकणे ही केवळ तिची महत्त्वाकांक्षा नाही, तर स्वतःचा आवाज शोधण्याचा आणि सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा तिचा हा प्रयत्न आहे. हा भावनिक प्रवास साकारताना मी आनंद अनुभवत आहे कारण यामधून पुष्पाचे खरे रूप व्यक्त होते निडर, प्रामाणिक आणि निरपेक्ष. मीन शिकण्यासाठी सदैव तयार – मग तिचे वय आणि परिस्थिती काहीही असो. परीक्षेच्या पेपर चोरीच्या घटनेत तिच्या सचोटीची परीक्षा होते. सोपा मार्ग न स्वीकारता सत्याचा मार्ग स्वीकारण्याच्या तिच्या निवडीमुळेच ही गोष्ट नेहमी प्रभावी होते.



जमाई नं. १ साठीच्या एका वनटेक भावनिक दृश्यामध्ये सिमरन कौरला कोसळले रडू

मुंबई, ६ जून : झी टीव्हीवरील लोकप्रिय नाट्य जमाई नं. १ आपल्या हायव्होल्टेज कथानक आणि भावनिकदृष्ट्या भरलेल्या क्षणांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता एक नवीन दिवसकथांचे कथानक आणखी एक नाट्यमय वळण घेत असून नील (अभिषेक मलिक) ला सायली (सोनल वेंगुलकर) ने दाखल केलेल्या धक्कादायक छेडछाडीच्या गुन्हासाठी चुकून अटक करण्यात येते. त्या सगळ्या गोंधळात नीलच्या समर्पित पत्नी रिद्धीची भूमिका करणाऱ्या सिमरन कौरने आपल्या पतीचा निरागसपणा सिद्ध करण्यासाठी आणि सत्य उघडकीस आणण्यासाठी अतिशय शक्तीशाली आणि हृदय पिळवटून टाकणारा अभिनय केला.

ह्या दृश्याला सिमरनच्या वास्तविक भावुकरणाने खरोखरीच वेगळे बनवले. आपल्या प्रेमासाठी उभ्या असलेल्या खी चा असहाय्यपणा, क्रोध आणि अगतिकता दर्शवण्यासाठी सिमरनने आपल्या भावविश्मतात खोल उडी मारली. हे भावनिक दृश्य केवळ एका टेकमध्ये चित्रित करण्यात आले. अशा प्रकारच्या दृश्यासाठी ही दुर्मिळच गोष्ट आहे कारण अशा दृश्यासाठी प्रचंड असुरक्षिततेची भावना आणि भावनिक खोलीची गरज भासते. अभिनयासाठी आपल्या मेथॉडिकल दृष्टीकोनासाठी मानल्या जाणाऱ्या सिमरनने एकांतात तयारी केली आणि आपल्या व्यक्तिरेखेच्या भावनिक द्वंद्वाला जाणून घेण्यासाठी स्वतःला एका खोलीत डांबून घेतले आणि ह्या दृश्याबद्दल खोलात जाऊन विचार केला. सिमरन म्हणाली, ज्याक्षणी मी कथानक वाचले, मला ठाऊक होते की हे दृश्य आव्हानात्मक आणि तरीही खास असाणार आहे. मला त्याचा केवळ अभिनय करायचा नव्हता. माझ्या व्यक्तिरेखेला काय वाटत असेल हे मला जाणून घ्यायचे होते. ते सोपे नव्हते. दृश्याचे चित्रिकण करण्याआधी मी स्वतःला खोलीत डांबून घेतले, माझी स्क्रिप्ट वाचली, शांतपणे बसले आणि स्वतःला परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊ दिले. आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्यावर अशा प्रकारचा भयंकर गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याला कसे वाटेल हे मी जाणून घेतले. त्या परिस्थितीवर आपले काहीच नियंत्रण असू शकत नाही. तेव्हाच भावनिकदृष्ट्या मला उध्वस्त झाल्यासारखे वाटले आणि मी त्या दृश्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. मला आनंद आहे की टीमने केवळ एका टेकमध्ये ते दृश्य छान टिपले. एक कलाकार म्हणून अशा प्रकारचे क्षण तुमच्या मर्यादांची परीक्षा घेतात आणि त्या व्यवहारासाठी इंग्लिश लॉ कॉंसिल(कायदेशीर सल्लागार) म्हणून लॅथम अँड वॉट्किंस एलएलपी आणि लिंकलेटर्स एलएलपी यांनी काम केलं, तर इंडियन लॉ कॉन्सिल म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास आणि टीटी अँड ए कार्यरत होते.

आज का अंदाज

शनिवार ७ जून २०२५												
पत्थर फोड एकच												
कल्याण बाजार						मुंबई बाजार						
३	४	६	९	२६	७	२	६	७	८			
१२०	११२	१२३	१३५	१२०	१५०	११५	११५	१२५	२५६	२५७	२२२	३८८
३४६	३५७	२२२	३८८	२००	४५७	२५०	२५०	२६०	३४६	३५६	३३०	४५०
				५७०	५४६	५५७	४५७					
३४	४२	६३	१३	२१	२६	७३	८२					
३०	४८	६८	९६	२६	६३	७४	८४					
				२१	६०	७०	८०					
७ जून : सर्व बाजारांसाठी												
३२	४१	६३	८३									
३४	४६	६४	८५									
३९	४०	६८	८७									

अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी (अ.व.रि.) , महसूल व वन विभाग, मुख्य इमारत, पहिला मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
क्र.अपिल-२०२३/प्र.क्र.२९७/ज-८, प्र.क्र.३६४ (०८/२०२४/अवपु
अर्जदार :-- मो. शकील वल्द मो. सुलेमान शा व इतर
विरुद्ध

गैरअर्जदार :- **उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर व इतर**

दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ कलम २० नुसार पक्षकार पर्यायी मार्गाचे अवलंब गैरअर्जदार – **दीमती शाहीस्ता जवडे प्यारे साहेब, १) रा.पवन नगर कामाटी कलमना रोड भस्मिंद नागपूर २) रा. लाल शाळा जवळ, मेहबूबशा तकीया,मोमीनपूरा, नागपूर** उक्त नमूद पक्षकार सुनावणी वेळी हजर झाले नाही. नमूद पत्त्यावर राहत नसल्याने किंवा अपूर्ण पत्तामुळे नोटीस परत आली. म्हणून वर्तमान पत्राद्वारे सुनावणी नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.

उक्त अपिल प्रकणात मुंबई मंत्रालय येथे नमूद अधिकारी यांचे कार्यालया मध्ये दिनांक २४/०६/२०२५ रोजी सुनावणी ठेवली आहे.उक्त नमूद पक्षकाराने सुनावेळी दस्तावेज (ओळखपत्र) सह उपस्थित राहवे.अन्यथा आपले काहीही मनने नाही असे समजून पुढील प्रक्रिया कार्यान्वित करण्यात येईल.याची नोंद घ्यावी.

(संतोष कुमार)

अप्पर मुख्य सचिव तथा वि.का.अ. (अ.व.रि.)

राशीभविष्य

मे़ष : कार्यक्षेत्रात नवीन भागीदार मिळतील.वाहन खरेदी करण्याचीयोजनायशस्वीहोईल.आजकामाच्याटिकाणीचढ-उतारयेतील.कामाच्याटिकाणीअनावश्यकवादहोऊशकतात.

वृषभ : घाईघाईत पैसे गुंतवू नका. मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्रीसाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल.

महत्त्वाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आरोग्याच्या किंत्कोळ समस्या सातावतील.

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी, फायदेशीर आणि प्रगतीशील असेल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होईपर्यंत ते उघड करू नका. अन्यथा, काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या.

कर्क : तुम्हाला काही अनावश्यक कामासाठी स्वतः करावा लागू शकतो. मन इकडे-तिकडे भटकत राहील. स्वतःवर विश्वास ठेवा. आज तब्येत थोडी नरम असेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

सिंह : व्यवसायात अनावश्यक अडथळ्यांमुळे तुम्हा अस्वस्थ व्हाल. आज बराच संघर्ष करावा लागेल. आज घराबाबत काही समस्या जाणवू शकते. आज आर्थिक बाबींमध्ये विचार करून निर्णय घ्या.

कन्या : आज तुम्हाला छान बातमी मिळू शकेल. नातेवाहिका आणि जवळच्या मित्रांच्या मदतीने कामाच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील. समाजातील उच्चपदस्थ लोकांशी संपर्क वाढतील.

तुळ : कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. राग आणि कटोर शब्दांवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा भांडणे गंभीर वळण घेऊ शकतात. तुम्हाला नोकरीच्या संधी मिळतील. तुमची दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा.

वृश्चिक : तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. निरुपयोगी वादात अडकू नका. तुम्हाला परीक्षा किंवा स्पर्धेशी संबंधित काम, अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही.

पु़्न : आज वाहन सुविधा वाढतील. व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. सरकारी प्रशासनाच्या मदतीने कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील.

मकर : तुमच्या खाण्यापिण्याच्या सर्ववर्गय नियंत्रण ठेवा. मकर जेवणे आरोग्य चांगले राहील. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या येण्याची शक्यता कमी असेल. खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम बाळगा.

कुंभ : आज तुम्हाला जवळचा मित्र भेटू शकतो. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वेळेवर काम करा. तुरुंगात असलेल्या लोकांना तुरुंगातून सुटका मिळू शकते.

मीन : शारीरिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. आज तुम्हाला जुन्या कजातून दिलासा मिळेल. व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. पैशाअभावी प्रलंबित काम पूर्ण होईल.

शब्दकोडे क्रमांक २१३०

१	२	३	४	५	
		९	१०	११	
१३	१४			१५	१६
१८			१९	२०	२१
२२	२३	२४	२५	२६	२८
२९	३०	३१		३२	३३
३४	३५	३६		३७	
३९		४०	४१	४२	४४
	४५		४६	४७	४८
४९	५०	५१	५२	५३	
	५४		५५	५६	५८
५९		६०	६१	६२	६५
	६६		६७	६८	६९
७०	७१	७२		७३	७४
७५			७६		७७

आडवे शब्द :-	३०) सन्यासाचे निवासस्थान
१) शोभिण	३१) शवायत्ता
५) हाडवैरी, फार जुना आणि मोठा शत्रू	३२) डोंगराचा तुटलेला उभा कडा
९) चंद्र	३४) प्रभात
१२) हात	३६) सातू
१३) फाजील, बडबडी, लोटट स्त्री	३७) अंत:करण
१६) आत्तापर्यंत	३८) मजाव
१८) मृत्युदेवता	३९) सैन्याचा मुकाम, बूड
१९) सुकेंचा मार्ग	४०) फिकीर, काळजी
२१) नातेवाहिक	४२) गोममटोल
२२) एक चुनी लेखणी प्रकार	४५) हिंदूंचे दोन महानग्रंथ
२४) दादला	४९) लापशीर, क्षीर
२६) समतल	५१) धापाटल, छानदारपणा
२८) हाट, मंडई	५२) सवय, अभ्यास,

५३) देवाशी केलेला करार	५४) माफ
५५) चौक	५७) सैन्याचा मालपुरवठा
५९) शपथ	६०) फळांच्या रसाचे पेय
६२) स्वतःबद्दल कमीपणाची भावना	६५) घाण
६६) सरहद्द	६७) वर्ष, साल
६८) ठेकाठोकी, हाणमारी	७०) वजन
७२) नोकरी	७३) कावळा

२९) हस-या चेहऱ्याचा

खामगाव

(बुलडाणा)

पान ६

थोडक्यात

बसमध्ये चढतांना महिलेच्या बॅगमधून दागिने लंपास

शेगाव (महासागर प्रतिनिधी) - येथील बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या बॅगेतून दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. आशा गजानन कितरे (५२) रा. कारंजा रम ता. बाळापूर या महिला काल ५ जून रोजी येथील बसस्थानकावरून तेलहारा जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. मात्र यावेळी गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग कापून त्यातील १५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४७००० रु. चा ऐवज लंपास केला. बसमध्ये प्रवास करताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी लगेच शेगाव पोलीस स्टेशन गावून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे.

वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

खामगाव (का.प्र.) - वयोवृद्ध इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील लाखनवाडा येथे उघडकीस आली आहे. शालीग्राम थंबक पांढरे (७०) यांनी ५ जून रोजी गावालागत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

राममंदिरा जवळील नवीन डि.पी तत्काळ बदली

मलकापूर (महासागर प्रतिनिधी) -शहरातील पारपेठ भागातील राममंदिराजवळील पोलीस चौकी नजीकच्या डि.पी मधून ऑईल गळती सुरु झाल्याने डि.पी जळाल्याची घटना घडली. त्या डि.पी वर नविन २०० के.व्ही चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा,आर.जि तायडे यांचेकडे केली. कनिष्ठ अभियंता भालेराव यांचेशी चर्चा करून शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर,कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास,आदिंनी म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता आर.जी तायडे यांचे कार्यालय गाठले अगामी बकरी ईद सह सण उत्सव लक्षात घेता ऑईल गळती सुरु असलेला ट्रान्सफॉर्मर बदलवून २०० के.व्ही चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांनी केली या मागणीची तात्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा,आर जि.तायडे यांनी नविन ट्रान्सफॉर्मर बदलवून दिला.

दुय्यम निबंधक कार्यालयात आवारात वृक्षारोपण



संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी) - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, हवामानातील बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावून त्यांचे संगोपन आवश्यक असल्याचे प्रतिपादन दुय्यम निबंधक अमोल भागवत यांनी जागतिक पर्यावरण दिना निमित्त केले. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी दुय्यम निबंधक अमोल भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले की सर्वांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची आणि भविष्याची काळजी घेऊ शकतो. कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यालयात रुजू झालेल्या दुय्यम निबंधक कु.शिवाजी सांगळे. दस्त लेखक श्रीकृष्ण भोंडे,मुद्रांक विक्रेते संतोष सावतकार. डाटा ऑपरेटर प्रवीण कांडलकर,आतिश मोहे यांच्या सह दस्तऐवज लेखक,व कार्यालयात मालमत्ता खरेदी विक्री साठी आलेले पक्षकार यांची उपस्थिती होती.

आ. डॉ. कुटे यांची अरुण टायपिंगला भेट

शेगाव (महासागर प्रतिनिधी) - शेगाव-जळगाव जामोद मतदार संघातील आमदार व मा. मंत्री डॉ संजयजी कुटे यांनी अरुण टायपिंग, अभ्यासीका तथा चांडक परिवार तर्फे उभारलेल्या शितजल जलकुंभ ला भेट दिली, भेटीत अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करीत असतांना त्यांच्या सोबत चर्चा मधे अभ्यास करताना कोणत्या काळजी घ्यावी, कसा करावा आदी विषयावर मार्गदर्शन केले. संगणक टायपिंग च्या विद्यार्थ्यांना सांगितले की, संगणकचा अभ्यासक्रम करणे ही काळजी गरज आहे, राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य अरुण चांडक यांनी संस्थेच्या अडीअडचणी वर चर्चा केली, संघटने मार्फत सविस्तर माहितीचे निवेदन द्या, त्यास योग्य पाठपुरावा करू असे सांगितले, संस्थेच्या गतीविधी व आभास क्रमाची माहिती संस्थेचे निदेशक सागर घटोड यांनी दिली, सोबत माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल, विजय बुच, विजय यादव, राजेश अग्रवाल, संदीप काळे, लिसे, प्रमोद कठोळे आदी हजर होते.

मापात पाप करणाऱ्या 'महाबीज'ची कृषीमंत्र्यांकडे तक्रार

शेतकरी बांधवांचे नुकसान अजिबात सहन करणार नाही: आ शेताताई महाले

खामगाव (का.प्र.): महाराष्ट्र शासन अल्पभूधारक शेतकरी बांधवांना शंभर टक्के बियाणे अनुदान देत असले तरी बियाणे वितरणास जबाबदार 'महाबीज' कंपनी 'मापात पाप' करत असून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९ किलो बियाणे कमी मिळत आहे.

या गंभीर प्रकाराची लेखी तक्रार आज राज्याचे कृषिमंत्री या. श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्याकडे केली असून 'महाबीज'वर त्वरित कारवाईची मागणी आ शेताताई महाले यांनी केली आहे.

राज्यातील वीस गुंठे ते एक

हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बियाणे अनुदान योजना राज्य शासनाने मंजूर केलेली आहे. यात तूर, मूग, उडीद, सोयाबीनचे सुधारित व प्रमाणित बियाणे शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जाते. यामुळे सुधारित व दर्जेदार बियाणे उपलब्ध होते. उत्पादनात वाढ होते व शाश्वत शेतीला चालना मिळते. तसेच अल्पभूधारक शेतकरी प्रगत



शेतीकडे वळतात. या योजनेत हेक्टरी ७५ किलो सोयाबीनचे बियाणे दिले जाते. हे बियाणे वितरणाची जबाबदारी महाबीजची आहे. महाबीज त्यांच्या वितरकांद्वारे शेतकऱ्यांना बियाणे पुरवते. बियाणे पॅकिंगसाठी केंद्र शासनाचे काही निदेश आहेत. सोयाबीन बियाणे पॅक करताना २२, २५ व ३० किलो असे प्रतिबॅग प्रमाण असावे असे केंद्राचे निदेश आहेत. असे असूनही बुलडाणा

जिल्ह्यात महाबीजकडून शेतकऱ्यांना सरसकट २२ किलोची बॅग दिली जात आहे. त्यामुळे ७५ किलो बियाण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना फक्त ६६ किलो बियाणे मिळत आहे. त्यामुळे ९ किलो बियाणे कमी मिळत आहे. चिखली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ही तक्रार माझ्याकडे केली असता या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मी कृषिमंत्री . माणिकराव कोकाटे यांना लेखी निवेदन दिले आहे. शेतकरी बांधवांचे नुकसान कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन

बुलडाणा (जिमाका): उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बुलडाणा येथील हिरकणी महिला प्रभागसंघ रायपूरची 'वार्षिक सर्वसाधारण सभा'



पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

व्यवस्थापक विक्रांत जाधव, जिल्हा व्यवस्थापक तच्चेकर, माळवंडी सरपंच संगीता चव्हाण, उपसरपंच अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त सन्मानित व्यासपीठावरील अधिकारी कर्मचारी तसेच उपस्थित हिरकणी महिला प्रभागसंघाचे सर्वसाधारण सभेचे

सन्मानित पदाधिकारी यांची 'पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धनाबाबत' शपथ घेण्यात आली.

प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी व्यवसायाबाबत महिलांच्या संकल्पना, येणाऱ्या समस्या, विषयी मार्गदर्शन केले. समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला इतर

समूहातील महिलांनी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे जेणेकरून ती महिला स्वतः प्रोत्साहित होऊन आपला व्यवसाय जोमाने करेल.

वार्षिक सर्वसाधारण सभा हिरकणी महिला प्रभागसंघ अध्यक्ष सविता तरमळे, सचिव ज्योती सुरुशे, तालुका अभियान व्यवस्थापक श्रीपाल सोनटके, तालुका व्यवस्थापक सिंगतकर, प्रभाग समन्वयक (रायपूर प्रभाग) निलेश इंगळे, गिरीधर हिवाळे, दत्तात्रय तळेकर, रायपूर प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ति, लेखापाल विद्या पाटोळे, तसेच रायपूर प्रभागातील ग्रामसंघ पदाधिकारी तसेच सर्व साधारण सभेतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

रागाच्या भरात भाड्याच्या खोलीतील फ्रीज सह साहित्य फोडले

खामगाव (का.प्र.) -एका भाडेकरू तरुणाने रागाच्या भरात त्याच्या खोलीतील घर मालकाचे साहित्य फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रारीवरून भाडेकरू युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घाटपुरी येथील इंदिरा कॉलनीतील रहिवासी कैलास सिताराम गव्हांदे (४७) यांनी काल ६ जून रोजी शिवाजी नगर पोस्टेला फियाद दिली की, त्यांच्या आंबेडकर नगरातील खोलीचा भाडेकरू मंगेश रामेश्वर साळवे (२६)

रा. कोळेगाव ता. जाफाबाद जि. जालना ह.मु. सिध्दार्थ नगर चिखली याने काल पहाटे ४ वाजेपुर्वी रागाच्या भरात त्याच्या खोलीत ठेवलेले फ्रिज, शोकेस, मिक्सर, पलंग, व घरगुती साहित्य फोडून टाकले. यामुळे २३ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मंगेश रामेश्वर साळवे यांच्या विरुद्ध कलम ३२६ (फ) भाष्यास नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

'पर्यावरण मित्र' व वन विभाग जळगाव जामोद यांचा संयुक्त उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले



जळगाव जामोद (महासागर प्रतिनिधी): ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'पर्यावरण मित्र, जळगाव जामोद' आणि जळगाव जामोद वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी आणि कृतीशील उपक्रम उत्साहात पार पडला.

७-८ प्रकारच्या स्थानिक जातींच्या झाडांचे ५० पेक्षा अधिक वृक्षारोपण.पक्ष्यांसाठी घरटी व पाणीपात्रांचे बसविणे व वाटप.पर्यावरण मित्र गिरजापुरे यांनी तयार केलेले सीड बॉक्स जंगलात योग्य ठिकाणी टाकणे.

विचारी कोत्रा जातीचा साप वन विभागाच्या सहकार्याने जंगलात सुरक्षितरीत्या सोडण्यात आला. जंगल परिसरातील प्लास्टिक व काच सामग्री संकलन करून त्यांची योग्य विल्हेवाट या उपक्रमाने पर्यावरणप्रेम, जनसहभाग, आणि कृतीशीलता यांचा आदर्श निर्माण केला. सहभागी प्रत्येक पर्यावरण मित्राने पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.या उपक्रमामागे संकल्पना होती पर्यावरण मित्र प्रसेनजित मिश्रा यांची, आणि त्यांनीच या कार्यक्रमाचे संचालन केले. प्रमुख मंचावर वनपाल अतुल

बडगुजर आणि पर्यावरण मित्र रघुनाथ कोलकार उपस्थित होते. या उपक्रमाला स्थानिक रॅज फॉरेस्ट ऑफिसर निलेश काळे सर यांचेही विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण उपक्रम अधिक प्रभावी व सुसंगतपणे पार पडला. कार्यक्रमात सहभागी झालेले पर्यावरण मित्र चतुर्भुज केला, शरद जाधव, राजेश भिवटे सर, आमले सर, सुनील भगत, डॉ. सतीश शिरेकार, प्रकाश जाधव मानकर, सुनील माटे यांनी उत्कृष्ट सहभाग दर्शवला. वन विभागाच्या वतीने वनरक्षक वी.पी. गव्हाणे, ए. पी. हिवाळे, धवसे , बारगीर, वनरक्षक सतीश साळवे, वनरक्षक रूपाली राऊत मंडम, वैशाली जावळे मंडम, साखरे साहेब, सादिक सुरते, वनरक्षक योगेश गावंडे हे अधिकारी उपस्थित होते.



शाळकरी विद्यार्थी, यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महावितरण विभाग, भूमी अभिलेख विभाग, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष या सर्व

विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदरच्या शिबिरामध्ये विविध दाखल्यांचे वाटप करणे, संजय गांधी निराधार योजनेबाबत नवीन अर्ज स्वीकारणे, रेशन कार्ड विभागाशी संबंधित नाव कमी जास्त करणे, व नवीन रेशन कार्ड चे अर्ज स्वीकारणे,

शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थी यांची नोंदणी करणे, महा पोर्टल वरील योजनांचे अर्ज स्वीकारणे ग्रामविकास विभाग संबंधित पंतप्रधान आवास योजना, व इतर राज्यस्तरीय संबंधित योजना बाबत अर्ज स्वीकारणे, महावितरण विभागामार्फत नवीन वीज जोडणी अर्ज स्वीकारणे, भूमी अभिलेख विभाग अंतर्गत पोट हिस्सा हड कायम / पोट मोजणी अर्ज स्वीकारणे इत्यादी योजना बाबत सामान्य जनतेला सहकार्य करण्यात आले व जागृता जागी समस्या निराकरण करण्याचा या शिबिरा मार्फत आयोजन करण्यात आले होते.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक व वृक्षारोपण



खामगाव (का.प्र.): दशरथी प्रमाणे या वर्षी सुध्दा छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळ व नगर परिषद खामगाव च्या संयुक्त विद्यमाने कर्तव्यदर्शक मुख्याधिकारी डॉ प्रशांतजी शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ओंकारेश्वर मंदिर व स्मशाभूमी समोरील परिसरात ५५ वृक्ष लागवड

छत्रपती शिवरायांनी रयतेच राज्य स्वराज्य निर्माण करून राज्याभिषेक करवून छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळाचे व नगर परिषद खामगाव च्या संयुक्त विद्यमाने कर्तव्यदर्शक मुख्याधिकारी डॉ प्रशांतजी शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ओंकारेश्वर मंदिर व स्मशाभूमी समोरील परिसरात ५५ वृक्ष लागवड

करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी लक्ष्मणराव गाडे. अशोक मोरे. दिलीप जोगदंड. भिकाजी सोनोने. प्रविण डवले. विकी माने.भोला ससे.व न.प. कर्मचारी प्रविण लोंढे. विवेक राठोड. सुनील राजपूत यासह बहूसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

नियमित वाचा महासागर



रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळा आपण हे दोन शब्द एकच समजतो आणि फरक न जाणून घेता त्यांचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, उड्डाणपूल आणि ओव्हरब्रिज या शब्दांचा अर्थ वेगवेगळा असून वेगवेगळ्या गरजांनुसार ते बांधले जातात? चला, आज याविषयी जाणून घेऊ या.

*** उड्डाणपूल म्हणजे काय ?**

उड्डाणपूल हा एक प्रकारचा पूल असून तो रस्ते किंवा रेल्वे रुळांवर बांधला जातो. त्याचा मुख्य उद्देश कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हा असतो. वर्दळीच्या चौकातून बरीच वाहने येत-जात राहतात. अशावेळी उड्डाणपूल बांधला तर काही वाहने खाली रस्त्यावरून धावतात आणि काही



हा आहे दोन्हीतला फरक

वाहने उड्डाणपूलावरून जातात. यामुळे चौकात वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते. उड्डाणपूल सहसा लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी बांधले जातात. ते शहरांमध्ये किंवा बाहेरील भागात असू शकतात. वाहने जलद आणि सुरक्षितपणे जाऊ शकतील,

अशाप्रकारे त्याची रचना केली जाते.

*** ओव्हरब्रिज म्हणजे काय ?**

ओव्हरब्रिज हा देखील एक प्रकारचा पूलच आहे, परंतु त्याचे मुख्य काम पादचाऱ्यांना किंवा कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांना रस्ता किंवा रेल्वे मार्गावरून मार्ग उपलब्ध करून

देणे हे असते. तुम्ही अनेकदा रेल्वे स्थानकांजवळ पादचाऱ्यांसाठी बांधलेले पूल पाहिले असतील. ते ओव्हरब्रिज असतात.

ओव्हरब्रिजचा उद्देश सुरक्षितता सुनिश्चित करणे हा असतो. हे पूल वर्दळीचे रस्ते किंवा धोकादायक रेल्वे रुळ ओलांडण्याचे टाळण्यासाठी कामी येतात. ओव्हरब्रिज सामान्यतः उड्डाणपुलांपेक्षा लहान असतात आणि पादचाऱ्यांना आणि सायकलस्वारांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेले असतात. 😊😊

मुलांना फूल होऊ शकतो. फूल हा साधीचा आजार आहे. हा विषाणू हवेच्या माध्यमातून पसरतो. फूल झालेल्या व्यक्तीच्या शिकण्यातून किंवा खोकल्यातून हा विषाणू हवेत पसरतो आणि श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे खोकल्यानंतर किंवा शिकल्यानंतर

ताप आलाय?

त्रांनो, वातावरणातल्या बदलांमुळे विविध आजार डोकं वर काढतात. या दिवसात तर फुल्ल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. फूल म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ या. इन्फ्लूएंझाला 'फूल' असं म्हटलं जातं. ताप, थंडी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशी याची लक्षणे असतात. इन्फ्लूएंझा विषाणूमुळे या विकाराची लागण होते. या फुल्लिविरोधात लस उपलब्ध आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाचे कोणीही ही लस घेऊ शकतात. रोगप्रतिकारक्षमता कमी असल्याने लहान मुलांना हा विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हा मुलांनी ही लस टोचून घ्यायला हवी. नऊ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना एकदा दिलेली लस पुरते पण त्यापेक्षा लहान मुलांना दोनदा लस द्यावी लागते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना फूल होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तसंच मधुमेह, अस्थमा किंवा इतर गंभीर आजार असलेल्या



पोटात कावळे का ओरडतात?

छोट्या दोस्तांनो, कधीकधी अचानक तुमच्या पोटातून आवाज येता का? पोटात गुडगुड वाजते का? थोडक्यात पोटात कावळे ओरडतात का? खरंतर सगळ्यांनाच कधी ना कधी हा अनुभव येत असतो. म्हणूनच यामागील कारण आज जाणून घेऊ या.

मुलांनो, पोटातून येणारा हा आवाज भूक लागल्याचे लक्षण आहे. पोट रिकामे असते तेव्हा स्नायू आकुंचन पावतात. यामुळे आतील वायू आणि पचन द्रव बाहेर काढता येतो. स्नायूंच्या या हालचालीमुळे पोटातून आवाज येतो. या प्रक्रियेला 'पेरिस्टॉलिसिस' म्हणतात. ही हालचाल नेहमीच सुरू असली तरी पोट रिकामे असताना आवाज अधिक मोठा

येतो. रिकाम्या पोटी स्नायू आकुंचन पावतात तेव्हा या हालचालीमुळे निर्माण होणारा आवाज मोठ्याने बाहेर येतो. यामध्ये भूक लागण्याचे संप्रेरक 'ग्रेलिन' देखील भूमिका बजावते. ग्रेलिन भूकेचा हार्मोन असून तो शरीराला अन्नाची गरज असल्याचे संकेत देतो. स्वाभाविकच पोट रिकामे होताच या हार्मोनची पातळी वाढते. यामुळे पोटाचे स्नायू जलद आकुंचन पावतात. म्हणूनच गुरगुरण्याचा आवाज अधिक मोठा होतो.

हा आवाज कमी करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे काहीतरी खाणे. खाल्ल्याने हा आवाज ताबडतोब कमी होतो. अर्थात पोटाच्या स्नायूंची हालचाल सुरूच राहते.

अनेक समस्यांपासून मुक्ता मिळू शकते. हो, आपण अंजीरांबद्दल बोलत आहोत. अंजीरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फायबर, प्रथिने, जरत आणि लोह यासह अनेक पोषक घटक आढळतात. म्हणूनच अंजीर पाण्यात भिजवून ते पाणी पिल्यास शरीराला अनेक महत्त्वपूर्ण घटक मिळतात. अंजीरचे पाणी पिल्याने पचनसंस्था चांगली कार्य करते. यामुळे अन्न सहज पचते. हे पाणी डिटॉक्स ड्रिंक्समध्ये काम करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीर भिजवलेले पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जावान वाटू शकते. त्यात नैसर्गिक साखर असल्यामुळे विशेष लाभ होतो.

अनेक समस्यांपासून मुक्ता मिळू शकते. हो, आपण अंजीरांबद्दल बोलत आहोत. अंजीरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फायबर, प्रथिने, जरत आणि लोह यासह अनेक पोषक घटक आढळतात. म्हणूनच अंजीर पाण्यात भिजवून ते पाणी पिल्यास शरीराला अनेक महत्त्वपूर्ण घटक मिळतात. अंजीरचे पाणी पिल्याने पचनसंस्था चांगली कार्य करते. यामुळे अन्न सहज पचते. हे पाणी डिटॉक्स ड्रिंक्समध्ये काम करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीर भिजवलेले पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जावान वाटू शकते. त्यात नैसर्गिक साखर असल्यामुळे विशेष लाभ होतो.



गुणकारी अंजीर

माहिती आहे ?

खान्याच्या चुकीच्या संवधी आणि अयोग्य जीवनशैलीमुळे अनेकजण अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडतात. आजार जडल्यास डॉक्टरांकडे जावे लागते. औषधे घ्यावी लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही आतापासून आहाराकडे लक्ष द्यायला हवे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही सुका मेवा खायला हवा. तुमच्यापैकी अनेकांना तो आवडतही असेल. मुलांनो, सुकामेवा खान्याचे बरेच लाभ मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की एक असेही ड्रायफ्रूट आहे हे भिजवलेले पाणी प्याल्यास

आहे, हे या कृतीतून तुम्ही दाखवता आणि संभाषण सुरू होते. तुम्ही छोट्यासा प्रश्न विचारूनही सहजपणे संभाषण सुरू करू शकता. प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीला बोलावेसे वाटते आणि तुमची भीतीही कमी होते. तुम्हाला चांगले बोलायचे असेल तर आधी चांगले ऐकले पाहिजे. म्हणूनच कोणी तुमच्याशी बोलत असेल तर ते काय म्हणत आहेत याकडे लक्ष द्या. संबंधित प्रश्न विचारा. यावरून या व्यक्तीला आपल्या बोलण्यात खरोखर रस आहे आणि तुम्ही ते महत्त्वाचे मानता, असे समोरच्या व्यक्तीला कळते. लक्षपूर्वक ऐकल्याने संभाषण सुरू राहते आणि मैत्री वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाचा तुमच्या संभाषणावर खूप मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच थोडे घाबरले असाल तरी आनंदी दिसण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा स्वतः वर विश्वास आहे हे दाखवा. सरळ उभे राहा, स्पष्ट बोला. आवाज उत्साही ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येकजण कधी ना कधी अनोळखी असतो आणि बहुतेक लोकांना नवीन लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे आवडते. तेव्हा तुम्हीही मैत्रीसाठी हात पुढे करा. 😊😊

कसे वागावे ?

मानता, असे समोरच्या व्यक्तीला कळते. लक्षपूर्वक ऐकल्याने संभाषण सुरू राहते आणि मैत्री वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाचा तुमच्या संभाषणावर खूप मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच थोडे घाबरले असाल तरी आनंदी दिसण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा स्वतः वर विश्वास आहे हे दाखवा. सरळ उभे राहा, स्पष्ट बोला. आवाज उत्साही ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येकजण कधी ना कधी अनोळखी असतो आणि बहुतेक लोकांना नवीन लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे आवडते. तेव्हा तुम्हीही मैत्रीसाठी हात पुढे करा. 😊😊

छोट्या दोस्तांनो, फळांची बास्केट तुम्ही घरीही बनवू शकता. कल्पकतेचा वापर करून फळांची ही बास्केट सजवता येईल. आज संव्यांची बास्केट कशी बनवायची हे शिकू या. साहित्य: मोठ्या आकाराचा कागद, केशरी रंगाचे कागद, केशरी पुड्डे (वेगवेगळ्या रंगांचे आणि डिझाईनचे केशरी कागद घ्या.), लाल कागद, गम, स्टिकर तसंच सजावटीच्या इतर वस्तू

कृती: कप किंवा छोट्या प्लेटचा वापर करून



घरीच बनवा फळांची बास्केट

कार्यानुभव

आहेत. बाऊलमध्ये संत्री ठेवली आहेत असं वाटायला हवं, मित्रांनो. बाऊल सजवण्यासाठी स्टीकर्स किंवा इतर वस्तूंचा वापर करता येईल. याच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या फळांचे आकार कापून टोपली सजवू शकता. 😊😊




मित्रांनो, 'गावाकडे चला' असं गांधीजी म्हणाले होते. गावाला गेल्यावर किती बरं वाटतं. गावात फार गर्दी नसते, प्रदूषण नसतं. गावातली नदी, हिरवळ, शेणाने सारवलेलं घर, शेती हे सगळं हवंहवंसं वाटतं. काही दिवस गावाला जाऊन आल्यावर कसं ताजंतवानं वाटतं. गावच्या हवेत ही जादू असते मित्रांनो. भारताच्या ग्रामीण भागात बरंच काही घडत असतं. इथलं वातावरण, जगणं सगळंच वेगळं असतं. शहरातल्या जीवनासारखी धामधूम इथे नसते. या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही करीअर घडवू शकता. 'बॅचलर ऑफ रुरल स्टडीज' हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही ग्रामीण जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघू शकता. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण



गावाची गोडी वाढवा

कोण होणार ?

आघाड्यांवर तुम्ही काम करू शकता. ग्रामीण भागाशी संबंधित विविध विषयांचा या अभ्यासक्रम ात समावेश असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतात. सरकारी, खाजगी तसंच सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. 😊😊



स्मार्ट टिप्स

अशी थांबवा उचकी

दोस्तांनो, उचकी लागली की खूप अस्वस्थ वाटतं. उचकी लागल्यावर आपण घटाघट पाणी पितो. आपल्याला वर बघायला सांगितलं जातं. उचकी थांबवण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतील. उचकी लागल्यावर साखर खा. पाण्यात थोडं मीठ घालून प्या. घोट घोट पाणी प्या. हळूहळू श्वास घ्या. यामुळे बरं वाटेल. 😊😊

खादाडी

चविष्ट पिटा पिझ्झा

मित्रांनो, पिझ्झा खायला कोणाला आवडत नाही ? तुम्ही घरच्या घरी मस्त पिझ्झा बनवू शकता. यासाठी पिटा ब्रेड, स्पॅगेटी सॉस आणि मोझरेला चीज असं साहित्य लागेल. सर्वात आधी पिटा ब्रेड घ्या. त्यावर स्पॅगेटी सॉस पसरवा. थोडं चीज सॉसच्या वर पसरवा. आता हा ब्रेड ओव्हनमध्ये ठेवा. मिनिटभर बेक करा आणि खा. संध्याकाळी काय खायचं असा प्रश्न पडत असेल तर पिटा पिझ्झा हा स्मार्ट ऑप्शन आहे. 😊😊

दोस्त हे मस्त

असा आहे अँनाकोंडा

अँनाकोंडा हा साप असून तो अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आढळतो. ग्रीन अँनाकोंडा हा जगातला सर्वात मोठा साप आहे. त्याची लांबी जवळपास २० फूट असते. तसंच हा सर्वात वजनदार साप आहे. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. 😊😊

वाचा तर खरं

वाढतायंत चक्रीवादळं

दोस्तांनो, जगभरातच अनेक वादळं येत असतात. १९७० मध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांग्लादेशमध्ये 'भोला' नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने बरंच नुकसान केलं होतं. १९९१ मध्ये बांग्लादेशमध्ये 'मेरियन' नावाचं वादळ आलं होतं. १९७४ च्या 'नीना' या वादळानेही कहर केला होता. अशा नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी आपण पर्यावरणाचा विचार करायला हवा. 😊😊

लाडकी बहीण योजनेवर शिंदे गटाच्या आमदाराची टीका



■ **वृत्तसंस्था, रायगड, दि. ६ :**

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्या आमदारांने घरचा आहेर दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. लोकांवर असा कोट्यवधीचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे.

रायगड येथे माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, ३५२ च्या शिवाराच्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. शिवारायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहेत.

राजेंची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी ३५०

इमारती असलेला किल्ला कमी कालावधीत उभारला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना जर का दीघायुष्य लाभले असते तर देशात निजाम मुखल, पोतुगीज, कुतुबशाह हे कोणीच शिल्लक राहिले नसते. मराठ्यांनी पराक्रम करून संपूर्ण भारतभूमी मोघांवरही केली.

पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी किल्ल्यांवर येणाऱ्या तरुणांना सल्ला देताना म्हणाले, खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. गड किल्ल्यांवर आपल्या प्रेमिकेचे नाव आणि इतर विटंबना करणाऱ्या तरुणांनी तसे करू नये. गडकिल्ल्यांचे पुनर्वैभव प्राप्त होणे गरजेचे आहे. कोट्यवधीच्या राजांना लोकांवर उधळण्यापेक्षा तेच पैसे राजांच्या गडकिल्ला संवर्धनासाठी वापरा, असा सल्ला देत त्यांनी अप्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेवरच टीका केली आहे.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत संभ्रम : रोज नवीन अडथळा

■ **महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. ६ :**

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत रोज एक नवीन अडथळा निर्माण होत असून शासन निर्णयानुसार ३१ मे रोजी बदलीची मुदत संपल्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार की नाही, असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.

ग्राम विकास विभागाच्या १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार, एकूण ७ टप्प्यात शिक्षकांची

ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्राम विकास विभागाकडून २८ एप्रिल ते ३१ मे असे प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु पुढे या वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आला.

ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, शिक्षक व शिक्षक संघटना यांनी दाखल केलेली न्यायालयीन प्रकरणे व त्याबाबत

उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश, तसेच जुन्या-नव्या संच मान्यतेबाबतचा संभ्रम या सर्व बाबींमुळे शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत सातत्याने अडथळे निर्माण झाल्याने अजूनही सर्वगोर्निहाय प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात होऊ शकली नाही.

७ नोव्हेंबर २०२४ च्या वेळापत्रकानुसार संपूर्ण बदली प्रक्रियेसाठी ३४ दिवसाचा कालावधी लागणार होता. हे वेळापत्रक गुहित धरले तर आज

जरी प्रक्रिया सुरू झाली तरी बदली प्रक्रिया पूर्ण व्हायला जुलै उजाडेल. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १६ जून रोजी तर विदर्भातील शाळा २३ जून रोजी सुरू होणार आहे, त्यामुळे आता शाळा सुरू होण्याआधी बदली प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे बदल्या होणार की नाही, याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. सध्या बदली बाबतच्या याद्व प्रसिध्द झाल्या आहे. पण रिक्त जागा घोषित झाल्या नाहीत.

कालव्यात बुडून भावंडांचा मृत्यू

■ **महासागर प्रतिनिधी**

भंडारा, दि. ६ :

एक चिमुकला घरापासून जवळ असलेल्या नहरात मोठा भाऊ आणि कालीनोतील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला. मात्र कालव्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात उतरताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना तामसवाडी शिवावरील बावनथडी प्रकल्पाच्या नहरात घडली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

तुमसरमधील शिवाजीनगर परिसरातील अलताफ शेख (वय ८) असे मृत बालकाचे नाव आहे. अलताफ राजा शेख हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेडून गेलेल्या कालव्यात ओढाविलेला गेले होते. सर्वजण कालव्यातील पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न लागल्याने मोहमद हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोहता येत नसल्याने तो खोल भागात गेला आणि काही क्षणांतच पाण्यात बुडून मृत्यू झाला. लहान भाऊ बुडत

■ **महासागर प्रतिनिधी**

नागपूर, दि. ६ :

चंद्रपूरमध्ये २०१० साली घडलेली एक धक्कादायक घटना घडली होती. यात वैभव नावाच्या एका मित्राने मंगेश नावाच्या दुसऱ्या मित्राच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली होती. विशेष बाब म्हणजे, याप्रकरणी चंद्रपूर सत्र न्यायालयाने आरोपी मित्राला दोषी मानत शिक्षा ठोठावली होती. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही मित्राला दोषी मानत शिक्षा कायम ठेवली.

२०१० मध्ये घडलेली ती घटना पुन्हा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे घटनेच्या तब्बल १५ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निरीक्षणाच्या उलट जात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून अनेक घटनेतील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वैभव आणि मंगेश हे दोघेही चंद्रपूरमधील हॉमिओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. सप्टेंबर

■ **महासागर प्रतिनिधी**

१५ वर्षांनंतर

आला निर्णय

२०१० मध्ये वैभवच्या वडिलांची सरकारी रिहॉल्व्हर हातात येताच, दोघेही तिच्याशी खेळू लागले. त्यावेळी एक गोळी सुटली आणि थेट मंगेशच्या डोक्यात जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घाबरलेल्या वैभवने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न झाला, रक्ताचे दाग पुसले आणि दोन मित्रांना घटनास्थळी बोलावून मृतदेह हटवण्यास मदत मागितला. या कृत्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला दोषी ठरवले होते.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यावर संपूर्ण घटनाक्रमची नव्याने चौकिसा झाली. मंगेशच्या डोक्यातून झटकलेली गोळी थेट खोलीच्या भिंतीवर असलेल्या व्हॅटिलेटरवर जाऊन आदळली होती, जो मंगेशच्या उंचीपेक्षा खूप वर होता. न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, अशा प्रकारे गोळी फक्त त्याचवेळी वर जाऊ शकते, जेव्हा मृत व्यक्ती खाली पाहत असतो आणि अगदी जवळून गोळी झाडली जाते. यावरून हा हत्येचा प्रकार नसल्याचा निष्कर्ष काढत निर्दोष सुटका केली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील ३० गावांत पर्यावरण जागृती

विद्यार्थ्यांनी केले प्लास्टिक संकलन आणि वृक्षारोपण

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ६ :**

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक प्रदूषणावर मात करा' या जागतिक थीम अंतर्गत, ३० हून अधिक गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वन्यजीव संवर्धन आणि समुदाय-आधारित पर्यावरणीय शिक्षणावर काम करणाऱ्या सातपुडा फाउंडेशनने आयोजित केलेल्या विविध उपक्रमात शालेय मुलांनी प्लास्टिक कचरा संकलनासोबतच विविध देशी झाडांचे बीज संकलन केले. तसेच रोपेही लावली. पेंच व्याघ्र प्रकल्पातील (महाराष्ट्र) बर्फ झोममधील फुलझारी, घाटकुडका, उसरीपार, शिलादेवी, कोलितमारा, सुवर्णधारा, सावरा, घाटपेंडरी, अंबाझरी आणि सलाई यासारख्या गावांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांनी दिवसाच्या सुरुवातीला स्वच्छता मोहीम राबवून, शाळेचे अंगण आणि गावातील गल्ल्या प्लास्टिक आणि इतर कचरामुक्त करून रंगमंच उभारला. प्लास्टिक प्रदूषण, वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणात तरुणांची भूमिका यावर आधारित चित्रकला, निबंध आणि भाषण स्पर्धांमध्ये मुलांनी भाग घेतला.



फुलझारी गावातील विद्यार्थ्यांनी महूआ, अमलतास, चिंच, करंज, कुडुनिंब आणि बेल यासारख्या स्थानिक वृक्षांच्या बिया गोळा केल्या.सातपुडा फाउंडेशनच्या १५ तरुण शिक्षकांनी तीन महिन्यांच्या उन्हाळी शिकवणी कार्यक्रमात (मे-जुलै २०२५) सहभागी आहेत, अशा ३० गावांमध्ये कार्यक्रम आयोजित केले आणि ४०० हून अधिक शाळकरी मुलांना सहभागी करून घेतले.

या सत्रांनी केवळ शालेय विषयांना बळकटी दिली नाही तर वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे धडे देखील दिले. सलाई गावात, अर्णव गंडे (क्षेत्र जीवशास्त्रज्ञ)

आणि दिव्यम वाळके (क्षेत्र सहाय्यक) यांनी पक्षी निरीक्षण फेरफटका आणि पर्यावरणीय संतुलनावरील चर्चा यासह निसर्ग-आधारित उपक्रमांचे नेतृत्व केले. सावरा येथे, अधिराज सिंग (क्षेत्र जीवशास्त्रज्ञ) आणि निखिल कोहळे (क्षेत्र सहाय्यक) यांनी स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले. आवळेघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्लास्टिक संकलन मोहिमेने उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर सीताफळ, जांभूळ आणि बेल (लाकूड सफरचंद) रोपे लावली. बंडू उडके यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

मूळ धर्मात येऊ इच्छितात त्यांना आणले पाहिजे

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ६ :**

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा धर्मांतरावर भाष्य केले आहे. धर्मांतर ही हिंसा आहे. जर ते स्वेच्छेने केले गेले तर काही हरकत नाही, परंतु आम्ही दबाव आणण्याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. जे आपल्या मूळ धर्मात येऊ इच्छितात त्यांना आणले पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये आरएसएस स्वयंसेवकांसाठी कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप समारंभाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी समाजात एकतेचा संदेशही दिला. जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध बोलताना मोहन भागवत म्हणाले की, 'धर्मांतर ही हिंसा आहे. जेव्हा ते स्वेच्छेने केले जाते तेव्हा आम्ही त्याच्या विरोधात नाही. पण आम्ही लोभ, जबरदस्तीने धर्मांतर आणि दबाव देण्याच्या विरोधात आहोत. लोकांना त्यांचे पूर्वज चुकीचे होते हे सांगणे हा त्यांचा अपमान आहे. आम्ही आशा प्रथांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या वेळी भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावर आणि त्यानंतर केलेल्या कारवाई वरही आपले मत मांडले. मोहन भागवत म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वर्गात दिसणारा परस्पर

समंजसपणा आणि त्यानंतर भारताने केलेल्या कारवाईचा प्रभाव कायम राहिला पाहिजे आणि तो कायमचा राहिला पाहिजे.

त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि सांगितले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येनंतर लोक संतप्त झाले होते आणि दोषींना शिक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा होती. यात कारवाई देखील झाली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर, प्रत्युत्तर म्हणून शेजारच्या देशातील हवाई तळ्यांचे नुकसान झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदिवासी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांचा उल्लेख करून मोहन भागवत म्हणाले, 'आम्ही तुमच्यासोबत आहोत (धर्मांतराच्या विरोधात लढाईत).' मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाचा उल्लेख केला आणि अधोरेखित केले की



आणि कायम राहिले पाहिजे.' ते म्हणाले की भारताने आपल्या सुरक्षेच्या बाबतीत स्वावलंबी असले पाहिजे. संघ प्रमुखांनी सुरक्षेच्या बाबतीत भारताने स्वावलंबी असले पाहिजे यावर भर दिला. पाकिस्तानचे नाव न घेता मोहन भागवत म्हणाले, 'जे भारताशी थेट युद्ध जिंकू शकत नाहीत, ते हजारो जखमा करून आणि प्रॉक्सि वॉर करून आपल्या देशात रक्तपात करू इच्छितात.' दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरने जवळजवळ एक महिना

लंडनवर बॉम्बहल्ला केला, या आशेने की ब्रिटन शरणागती पत्करेल. प्रत्युत्तरादाखल, पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी राष्ट्राला संघर्षात केले आणि नंतर संसदेत सांगितले की ब्रिटिश 'समुद्र आणि किनाऱ्यावर' लढतील. या प्रकरणाचा संदर्भ देत भागवत म्हणाले की चर्चिल म्हणाले होते की, समाज हा खरा सिंह आहे आणि त्यांनी फक्त त्याच्या वतीने गर्जना केली होती.

आपली मुळे एकतेत

एका व्यक्तीचा फायदा कधीकधी दुसऱ्यासाठी हानिकारक असू शकतो आणि व्यक्तीमधील परस्पर समजुतीचा अभाव असंतोष निर्माण करू शकतो. त्यांनी अधोरेखित केले की राष्ट्रीय हितासाठी कोणताही गट किंवा वर्ग दुसऱ्याशी संघर्ष करू आवेग पूर्णपणे वागणे, अनावश्यक वादविवादात अडकणे किंवा कायदा हातात घेणे हे राष्ट्रीय हिताचे नाही. आरएसएस प्रमुखांनी या काळाची आठवण करून दिली जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, तेव्हा (ब्रिटिश) राज्यकर्ते फूट पाडत होते आणि विघटनकारी घटकांना पाठिंबा देत होते, ज्यामुळे सामान्य लोकांना लढण्यास भाग पाडले जात होते. तथापि, ते म्हणाले की आज सरकार संविधानानुसार काम करते.

दोन अल्पवयीन मुलींवर एकाच दिवशी अत्याचार

■ **महासागर प्रतिनिधी, भंडारा, दि. ६ :**

जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या.

अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गावात गुरुवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही घटनेतील आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पहिल्या घटनेत, मुलींनी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी तीन ते चार वेळा कुकृत्य करण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे ती गरोदर राहिल्याने तिच्या तक्रारीवरून अभय

विलास धुर्वे (२१) याचाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत ७ वर्षीय मुलीवर बळजबरीने लगतच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. ५ जूनला सायंकाळी ही बालिका आपल्या घरी खेळत असताना ७:२० वाजताच्या दरम्यान, आरोपीने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले. तिथे अत्याचार केला. काही वेळाने बालिका रडत घरी आल्यावर आईला प्रकार कळला.

आईच्या तक्रारीवरून गणेश ज्ञानेश्वर गोटेफोडे (३०) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज शिडाम यांनी दिली.

: साप्ताहिक संवाद :
प्लास्टिकमुक्ती हाच शाश्वत पर्यावरणासाठी उपाय



लोकरंग

व्यक्तिगुरुप करायला हवा. बाजारात गेल्यानंतर अगदी कमी मायक्रॉनच्या पर्यावरणास धोकादायक अशा पिशव्यांचा वापर थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमित कापडी पिशवी बाजारात घेऊन जाण्याची सवय लावून घ्यायलाच हवी. अगदी गरज असेल तरच घरात प्लास्टिकच्या भांड्यांचा अगदी कमीत कमी वापर करावा.

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिऊन कर्करोगाला निमंत्रण देण्यापेक्षा चहा,कोफी आणि पाणी हि पेय काचेच्या ग्लास किंवा कपमध्येच पिण्याचा आग्रह धरावा.कचरा असलेले प्लास्टिक इतस्ततः फेकून पर्यावरणास धोका देण्यापेक्षा याच कचऱ्याची शाश्वत पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हे प्लास्टिक पुनर्निर्मिती केंद्राला देणे असे अनेक उपाय योजून प्लास्टिकमुक्ती करता येन सहज शक्य आहे. ■ ■ ■

भारतीय विमानतळ परिसंस्थांनी भविष्यातील उतुंग भरारी



करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. पायाभूत सुविधांमधील दरी भरून काढणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि उडान योजनेखरे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे यांचा समावेश होता. डिजिटल परिसंस्थेचे बळकटीकरण करणे हीही एक महत्वाची

फरकांड्याचे झुलते मनोरे



बांधली आहे. तर काही इतिहासतज्ज्ञांच्या मते फारूकी राजांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी या वास्तूची निर्मिती केली असावी. या वास्तूचे दोन्ही मनोरे अस्तित्वात

होते तेव्हा त्यांना पाहताक्षणीच पाहणाऱ्याला इजिप्तच्या पिरॅमिडची आठवण येत होती. मनोऱ्यांची प्रत्यक्ष उंची १५ मीटर आहे. हे दोन्ही मिनार वरील बाजूला निमुळते होत गेले आहेत. त्यांच्या पायाचा खालचा व्यास जवळपास ३ मीटर रंंदीचा होता. या मनोऱ्यांचे वैशिष्ट्य असे, की एक मनोरा हलविल्यावर आणोआप दुसरा मनोराही हलत असे. सद्यस्थितीत चार मनोऱ्यांपैकी एकच मनोरा अस्तित्वात आहे. आज ही एक ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा मार्गावर आहे.

काही इतिहासतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे २५० वर्षांपूर्वी चंदमामीन नावाच्या इसमाने ही मशीद

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेखरे, ९८३३१४६३५६
subodh.ranshevre @rediffmail.com